



# 25 श्री महेश्वर



## श्री महेश को-ऑप. बैंक लि., नाशिक

रजि. क्र. एन.एस.के./एन.एस.के./बी.एन.के/ओ./१०७/९६  
रिझर्व बैंक लायसन्स नं. युबीडी./एमएएच./१३४२/पी/ दि. ८/१/९७

२५ वा वार्षिक अहवाल २०२०-२१

## BOARD OF DIRECTORS



सी.ए. अशोक झंवर  
संस्थापक अध्यक्ष



सी.ए. विष्णुकांत मंत्री  
उपाध्यक्ष

## संचालक मंडळ



श्री. बालकिसन धुत  
मानद कार्यकारी संचालक



श्री. सतिष मंत्री  
जनसंपर्क संचालक



सी.ए. रामनारायण कलंत्री  
संचालक



श्री. शिवनारायण लढ्ढा  
संचालक



अॅड. नंदकिशोर लाहोटी  
संचालक



श्री. ओंकारनाथ मणियार  
संचालक



श्री. वल्लभदास जाखोटीया  
संचालक



श्री. सुरेश नावंदर  
संचालक



सौ. मंगला कलंत्री  
संचालिका



सौ. हिरा जाजू  
संचालिका



श्री. विकास साळवे  
संचालक



श्री. गणेश सोनवणे  
संचालक



सी.ए. राहुल बजाज  
तज्ञ संचालक



श्री. अनिल बुब  
तज्ञ संचालक



श्री. सीताराम सोमानी  
मुख्य कार्यकारी अधिकारी  
दि. ३१/१२/२०२० पर्यंत



श्री. भास्कर शिंदे  
मुख्य कार्यकारी अधिकारी  
दि. ०१/०१/२०२१ पासून



मालेगांव शाखेच्या नवीन वास्तुचे पुजन प्रसंगी उपस्थित सेवक प्रतिनिधी श्री. प्रमोदजी कासट व मालेगांव शाखेचे शाखाधिकारी

श्री. सचिनजी पालेकर व अन्य कर्मचारी

मुख्य शाखेच्या वर्धापन दिनी श्री सत्यनारायण पुजन करतांना सी.ए. श्री. जितेंद्रजी फाफट व सौ. श्रुती फाफट उपस्थित बँकेचे अध्यक्ष सी.ए. श्री. अशोकजी झंवर



पंचवटी शाखेच्या वर्धापन दिनी

श्री सत्यनारायण पुजन करतांना

श्री. शामसुंदरजी साबु व सौ. शांताबाई साबु



हॅम्बर्ग जर्मन : अंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतीय तिरंगा घेऊन जल्लोष करतांना बँकेचे सभासद सी.ए. निलेश झंवर व अनिकेत झंवर व नीता नारंग.





मालेगांव शाखा नवीन वास्तुत स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी फित कापतांना बँकेचे संचालक तसेच मालेगांव शाखेचे पालक संचालक श्री. वल्लभदासजी जाखोटीया व उपस्थित संचालक व मान्यवर

मालेगांव शाखा नवीन वास्तुत स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी फित कापतांना बँकेचे मानद कार्यकारी संचालक श्री. बालकिसनजी धुत व उपस्थित संचालक व मान्यवर



मालेगांव शाखेच्या नवीन वास्तुचे पुजन करतांना संचालक श्री. वल्लभदासजी जाखोटीया व सौ. शकुंतला जाखोटीया

मालेगांव शाखा नवीन वास्तुत स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संचालक सी. ए. श्री. विष्णुकांतजी मंत्री, श्री. बालकिसनजी धुत, श्री. शिवनारायणजी लढ्का, श्री. ओंकारनाथजी मणियार, श्री. वल्लभदासजी जाखोटीया, श्री. सुरेशजी नावंदर, श्री. गणेशजी सोनवणे, श्री. विकासजी साळवे, तज्ञ संचालक सी. ए. श्री. राहुलजी बजाज, श्री. अनिलजी बुब, शाखा सल्लागार समिती सदस्य श्री. श्रीनिवासजी काकाणी, श्री. सत्यनारायणजी काळे व बँकेचे सभासद सी. ए. श्री. ओमप्रकाशजी सोमाणी



मालेगांव शाखा नवीन वास्तुत स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी पुष्पगुच्छ देतांना श्री. किशोरजी थोरात उपस्थित संचालक सी. ए. श्री. विष्णुकांतजी मंत्री, श्री. बालकिसनजी धुत, श्री. वल्लभदासजी जाखोटीया, श्री. शिवनारायणजी लढ्का, श्री. विकासजी साळवे व संचालिका, सौ. हिराजी जाजु व सौ. मंगलाजी कलंत्री



# विनम्र श्रद्धांजलि

अहवाल वर्षात देशातील सामाजिक,  
आर्थिक, सहकार, राजकीय कला व क्रीडा व शैक्षणिक  
तसेच साहित्य क्षेत्रातील दिवंगत झालेल्या महान विभुतींना,  
देशाच्या सीमा रक्षणासाठी, ऐक्यासाठी अविश्रांत लढून प्राणार्पण केलेल्या  
शहीद वीर जवानांना, तसेच देशातील विविध भागात नैसर्गिक आपत्तीत बळी  
पडलेल्या देशबांधवांना तसेच करोना विषाणूचे प्रादुर्भावाने पंचतत्वात  
विलीन झाले, यांना व बँकेचे दिवंगत आदरणीय सभासद, ठेवीदार,  
खातेदार व हितचिंतक यांना मी आपल्या बँकेच्या वतीने  
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीयांचे दुःखात  
माझे सहकारी संचालक व कर्मचारी वृंद सहभागी असून  
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती देवो  
ही ईश्वरचरणी प्रार्थना.

श्री महेश को-ऑप. बँक लि. नाशिक

सभासद - संचालक मंडळ - सेवकवृंद

❖ अनुक्रमणिका ❖

| अ.क्र. | तपशील                                                                                             | पान नं.  |
|--------|---------------------------------------------------------------------------------------------------|----------|
| १.     | श्रध्दांजली                                                                                       | १        |
| २.     | अनुक्रमणिका                                                                                       | २        |
| ३.     | वार्षिक सभेची नोटीस                                                                               | ३-४      |
| ४.     | अध्यक्षांचे मनोगत                                                                                 | ५-६      |
| ५.     | संचालक मंडळ अहवाल, तुलनात्मक प्रगतीचा आढावा,सभासद भाग भांडवल, राखीव निधी                          | ७        |
| ६.     | ठेवी, रक्कमपरत्वे ठेवीचा तपशील, गुंतवणूक/निधी व्यवस्थापन                                          | ८        |
| ७.     | गुंतवणूक तपशील व अनुत्पादीत गुंतवणूक, दिलेली कर्जे                                                | ९        |
| ८.     | रक्कमपरत्वे कर्जदार सभासद                                                                         | १०       |
| ९.     | कालानुरूप कर्जाची विगतवारी, एनपीए व थकबाकी, निव्वळ एनपीए                                          | ११       |
| १०.    | रक्कमपरत्वे थकबाकी विगतवारी, नफा व नफा विगतवारी                                                   | १२       |
| ११.    | भांडवल पर्याप्तता, शाखा परिवार, शाखांची सांपत्तिक परिस्थिती दर्शविणारा तक्ता                      | १३       |
| १२.    | संचालक मंडळ समिती सभा                                                                             | १४       |
| १३.    | शाखा सल्लागार समिती                                                                               | १५       |
| १४.    | कायदेशीर सल्लागार, मूल्यांकनदान                                                                   | १६       |
| १५.    | वैज्ञानिक लेखा परीक्षण, समावर्तीत (कंकरंट) लेखापरीक्षण, रिझर्व बँक तपासणी, नातेवाईका दिलेली कर्जे | १७       |
| १६.    | सेवक वर्ग, ग्राहक सेवा, जोखीम व्यवस्थापन                                                          | १८       |
| १७.    | आभार व समारोप                                                                                     | १९       |
| १८.    | ताळेबंद                                                                                           | २० ते २१ |
| १९.    | नफा तोटा पत्रक                                                                                    | २२ ते २३ |
| २०.    | परिशिष्ट अ, ब, क, ड, इ, ई, उ, ऊ. नफा-तोटा पत्रक                                                   | २४ ते ३० |
| २१.    | वैधानिक लेखापरीक्षण अहवाल                                                                         | ३१       |
| २२.    | नोट्स फार्मिंग (Notes of A/c)                                                                     | ३२-३३    |
| २३.    | कॅश फ्लो, बँकर्स, रुपया असा आला, असा गेला                                                         | ३४       |
| २४.    | उत्पन्न व खर्चाचे अंदाज पत्रक, अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेला खर्च                                | ३५ ते ३६ |
| २५.    | डिस्कव्हरी नार्मस                                                                                 | ३७ ते ३८ |
| २६.    | कर्जावरील व्याजदर, ठेवीवरील व्याजदर, ग्राहक प्रबोधन                                               | ३९       |
| २७.    | शाखा परिवार                                                                                       | ४०       |
| २९.    | वार्षिक सभेचा हजर दाखला                                                                           | ४१       |



श्री महेश को-ऑप. बँक लि. नाशिक.



## श्री महेश को ऑप. बँक लि., नाशिक

३२२, तिसरा मजला, सारडा संकुल, महात्मा गांधी रोड, नाशिक-४२२ ००१.

फोन नं. २३१४५४३, २३१४५७०

E-mail : ho@maheshbanknsk.com

### वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

Notice of the Annual General Meeting

(फक्त बँकेच्या सभासदांसाठी)

बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांना कळविण्यात येते की, बँकेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक २५/०९/२०२१ रोजी दुपारी ३:०० वाजता बँकेचे अध्यक्ष **सी.ए.श्री. अशोक श्रीकिसन झंवर** यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) पध्दतीने केंद्र कार्यालय येथून खालील विषयांचा विचार करून निर्णय घेण्यासाठी बोलविण्यात आली आहे.

### \* सभेपढील विषय \*

|     |                                                                                                                                                                                                                                         |
|-----|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| १)  | दि. ३०/०३/२०२१ रोजी झालेल्या २४व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.                                                                                                                                           |
| २)  | दि. ३१/०३/२०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रकास मंजूरी देणे.                                                                                                                                  |
| ३)  | अ) सन २०२०-२०२१ च्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या तपासणी अहवालाची वाचून नोंद घेणे.<br>ब) सन २०१९-२०२० च्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालातील दोष दुरुस्तीची वाचून नोंद घेणे.                                                              |
| ४)  | मा. संचालक मंडळाचे शिफारशीनुसार, सन २०२०-२०२१ या वर्षाच्या नफा वाटणीस मान्यता देणे.                                                                                                                                                     |
| ५)  | सन २०१७-२०१८ या वर्षाचा उर्वरित लाभांश राखीव निधीत वर्ग करणेबाबत विचार विनिमय करणे.                                                                                                                                                     |
| ६)  | अ) सन २०२०-२०२१ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे.<br>ब) मा. संचालक मंडळाने सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरिता तयार केलेल्या उत्पन्न व खर्चाच्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.                                        |
| ७)  | अ) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने नियुक्तीस शिफारस केलेल्या वैधानिक लेखापरीक्षकास मान्यता देणे.<br>ब) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या समावर्ती (कंकरंट) लेखापरीक्षकास मान्यता देणे. |
| ८)  | बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दि. ३१/०३/२०२१ अखेर दिलेल्या कर्जाची माहिती देऊन नोंद घेणे.                                                                                                                                      |
| ९)  | वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली संशयित व बुडीत कर्जे येणेबाकी कर्ज वसुलीचे सर्व अधिकार अबाधित ठेवून निर्लेखित करणे.                                                                                                             |
| १०) | मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत विचार विनिमय करणे.                                                                                                                                                                      |
| ११) | बँकेचा रौप्य महोत्सव वर्ष साजरा करण्यासाठी रौप्य महोत्सव निधीचा विनियोग करण्यास व खर्च करण्यास मंजूरी देणे.                                                                                                                             |
| १२) | २५व्या वार्षिक सभेस हजर राहू न शकलेल्या सभासदांची अनुपस्थिती मंजूर करणे.                                                                                                                                                                |
| १३) | आलेल्या पत्रव्यवहार व अर्जाबाबत विचार विनिमय करणे.                                                                                                                                                                                      |
| १४) | मा. अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.                                                                                                                                                                     |

दिनांक :- ०९/०९/२०२१

स्थळ :- नाशिक

मा.संचालक मंडळाच्या आदेशावरून

**भास्कर महादू शिंदे**

मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री महेश को-ऑप. बँक लि., नाशिक



## सभासदांना नम्र निवेदन (Request to Share Holders)

- १ सभेच्या ऑनलाईन उपस्थितीची लिंक सभासदांना मोबाईल क्रमांकावर एसएमएस व्दारे पाठविण्यात येईल. आपणांस लिंक उपलब्ध होण्यासाठी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी दि. २२/०९/२०२१ पूर्वी बँकेच्या नजीकच्या शाखेत किंवा बँकेच्या वरील ई-मेल आयडीवर कळवावे.
- २ गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास सदर सभा त्याच दिवशी व त्याच ठिकाणी अध्या तासाने सुरू करण्यात येईल व त्या सभेस गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही.
- ३ दि. ३१/०३/२०२१ अखेरची आर्थिक पत्रके बँकेच्या मुख्य कार्यालयात दि. १५/०९/२०२१ पासून दि. २२/०९/२०२१ पर्यंत उपलब्ध राहतील ती दुपारी ३ ते ५ या वेळेत कामकाजाच्या दिवशी बघावयास मिळतील.
- ४ वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषयांबाबत सभासदांना काही माहिती हवी असल्यास त्यांनी ती बँकेच्या मुख्य कार्यालयातून दि. १५/०९/२०२१ ते दि. २२/०९/२०२१ या कालावधीत कार्यालयीन वेळेत दुपारी ३ ते ५ या वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून घ्यावी. आयत्या वेळचा विषय म्हणून सभासदांना काही सूचना असल्यास त्या दि. २२/०९/२०२१ पावेतो लेखी स्वरूपात मुख्य कार्यालयाकडे पाठवाव्यात.
- ५ ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशील सभासद होणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान रक्कम रु. १,०००/- चे शेअर्स व बँकेकडील किमान रक्कम रु. ५,०००/- ची ठेव किंवा रु. ५०,०००/- चे कर्ज घेणे आवश्यक.
- ६ आपला पत्त्यात बदल झाल्या असल्यास नवीन पत्ता बँकेस लेखी कळवावा. तसेच अद्ययावत मोबाईल नंबर व ई-मेल आयडी बँकेस कळवावे.
- ७ ज्या सभासदांचे बँकेत बचत / चालू खाते नसेल त्यांनी नजीकच्या शाखेत आपले खाते उघडून घ्यावे म्हणजे लाभांशाची रक्कम खात्यात वर्ग करता येईल.
- ८ बँकेने उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ सभादांनी घ्यावा.
- ९ सर्व सभासदांनी आपले सर्व बँकिंग व्यवहार आपल्याच बँकेमार्फत करावेत.
- १० इसीएस सुविधा सर्व दिवस चालू असल्याने खात्यावर नियमित जमा रक्कम ठेवणे.

**GOLD  
LOAN**





॥ श्री ॥

## अध्यक्षांचे मनोगत

सप्रेम नमस्कार...!

**श्री महेश को-ऑप. बँक लि.**, नाशिकच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आजरोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असून, या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑनलाईन भाग घेऊन आपण सभेस उपस्थित राहीलात त्याबद्दल मी व माझे सहकारी संचालक यांचेवतीने मनःपूर्वक स्वागत करतो...!

आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की, बँकेने २५व्या रौप्य वर्षात पदापर्ण केले आहे. बँकेची स्थापना सन १९९६ साली झाली व ११ ऑगस्ट १९९७ रोजी २२९४ सभासद व रु. २०.७२ लाख इतके भांडवलावर व्यवसाय सुरू केला. गेल्या २५ वर्षात बँक भक्कम पायावर कार्यरत आहे. बघता बघता बँकेने मार्च-२१ अखेर ७६८४ सभासद, रु. ४९४.०८ लाख भांडवल व रु. ११८०.५५ लाख स्वनिधीवर बँक कार्यरत आहे व बँकींग व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. अर्थव्यवहार करणाऱ्या संस्थेचे ठेवी हे बळ असते व नफा हे त्याचे फळ असते याचा समन्वय घालून बँक व्यवसाय करत आहे. गेल्या ५ वर्षांपासून दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिक यांचेकडून नाशिक विभागातील सहकारी बँकांना त्यांचे कामकाजाचे अग्रक्रमावर पारितोषीक दिले जाते. या पाचही वर्षात बँकेचे गुणवत्ता व कामकाजाबाबत न्युबा पारितोषीकाने सन्मानित करण्यात आले आहे.

वैधानिक लेखापरिक्षण अहवालानुसार सातत्याने बँकेला अ वर्ग मिळालेला असून, या कालावधीत मा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे तपासणी अधिकारी यांनीही बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. सुरवातीपासूनच बँकेने आपले दैनंदिन कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला असून, बँकींग व्यवसायातील सर्व आधुनिक सेवा कुशल तंत्रज्ञानाचे आधारे देत आहे व त्यासाठी बँकेचे संचालक मंडळ दैनंदिन लक्ष ठेवून आहेत.

मा. रिझर्व्ह बँकेचे नवीन धोरणानुसार बँकेने बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नियुक्ती केली असून, मंजुरीबाबतचा प्रस्ताव मा. रिझर्व्ह बँकेस सादर केला आहे. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नियुक्तीमुळे बँकेच्या प्रगतीत वाढ होण्यास मदत होईल. गेल्या ४-५ वर्षात नैसर्गिक आपत्ती व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बरेच व्यवसाय मंदावले आहे. पर्यायाने बँकींग व्यवसायास मोठी झळ बसली आहे. उलाढालीची खाती मंदावली आहेत, कर्ज मागणी कमी झाली आहे. यामुळे बँकेचे सिडी रेशो कमी होत आहे. पर्यायाने बँकेचे उत्पन्नावर याचा परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी ग्राहक / कर्जदार / ठेवीदार हे बँकेचे मागे धावत होते. आता मात्र परिस्थिती आग्रक्रमात बदल झाला असून, बँकांना ग्राहक / कर्जदार / ठेवीदार यांचे मागे धावावे लागत आहे व उत्तम प्रकारच्या सेवा अत्यंत अल्प दर आकारणी करून व काही सेवा विनामुल्य द्याव्यालागत आहेत.

बँकेने मा. रिझर्व्ह बँकेचे आदेशाप्रमाणे मार्च-२० ते ऑगस्ट-२० या कालावधीत कर्जदारांना व्याजात सवलत दिली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून व शासनाचे कोरोना महामारीचे नियमांचे पालन करून बँक मा. रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष वेळोवेळी पूर्ण करीत आहे. भविष्यात बँकींग क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यात प्रामुख्याने भाग भांडवल वाढविणे, सुरक्षित असे कर्ज वाढविणे, थकीत कर्ज वसूल करणे, व्याजदरातील तफावत बाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सध्याचे आधुनिक युगात मोबाईल/इंटरनेट बँकींग अशा तत्पर सुविधांची ग्राहक मागणी करतात. आपली बँक खातेदारांसाठी मोबाईल बँकींग सुविधा सुरू करणेसाठी शर्यतीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी बँकेच्या सॉफ्टवेअर प्रणालीत आवश्यक ती सुधारणा करण्याचे काम चालू असून, बँक लवकरच मोबाईल बँकींग सुविधा सुरू करेल अशी खात्री देतो.

शाखा स्थलांतर - बँकेच्या मालेगांव शाखेचे कार्य यापूर्वीही स्वमालकीचे वास्तुत कार्यरत होते. मात्र शाखेचा वाढता व्यापा बघता जागा लहान पडावयास लागली. आपले सर्वांचे सहकार्याने बँकेच्या मालेगांव शाखेचे स्वमालकीचे भव्य वास्तुत स्थलांतर झाले आहे. याप्रमाणे बँकेचे केंद्र कार्यालय, कर्ज विभाग व मुख्य शाखेतील गाळे बँकेच्या स्वमालकीचे आहेत. बँक सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा पुढील प्रमाणे देत असून, आपण सदर सुविधांचा वापर करावा हि विनंती.

पंचवटी शाखेत लॉकर्स सुविधा, सर्व प्रकारचे टॅक्स चलनांचा भरणा, शैक्षणिक कर्ज, त्वरीत सोनेतारण कर्ज, एस.एम.एस. व्दारे आपल्या खात्यावर झालेल्या प्रत्येक व्यवहाराची त्वरीत माहिती देणे, बँकेत बचत/चालू खाते उघडल्यास विनामुल्य एक वर्षासाठी ए.टी.एम. कार्ड, ए.टी.एम. मधुन २४ तास पैसे काढण्याची सेवा उपलब्ध. तसेच मोफत आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. इ. बँकेच्या प्रगतीत बँकेचे पदाधिकारी, कार्यक्षम संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच शाखांचे पालक संचालक व सल्लागार समितीचे सदस्य यांचे सहकार्याने बँकेचे आपले लक्ष गाठणेसाठी प्रयत्नशील असतात. वरील सर्वांना मी धन्यवाद देतो व अशीच यापुढेही बँकेच्या प्रगतीसाठी योग्य ते मार्गदर्शन करतील यात शंका नाही. मा. सहकार आयुक्त व निबंधक, पुणे, मा. विभागीय निबंधक, मा. जिल्हा उपनिबंधक, मा. जिल्हा विशेष लेखापरीक्षक व मा. तालुका उपनिबंधक, नाशिक तसेच बँकेचे कायदा सल्लागार, कर सल्लागार, वैधानिक लेखापरिक्षक, समावर्ती लेखापरिक्षक, बँकर्स, इतर क्षेत्रातील सल्लागार, ठेकेदार, विक्रेते, पत्रकार व स्थानिक वृत्तवाहिन्या यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी व सर्व संचालक मंडळ ऋणी आहे व त्यांचे आभार..!



## श्री महेश को-ऑप. बँक लि. नाशिक.

बँकेचा तरतुदी व करपुर्व नफा रु. २१९.०० लाख इतका झाला असून, तरतुदी व आयकर वजा जाता निव्वळ नफा रु. १४४.२३ लाख इतका झाला आहे. संचालक मंडळाने एकमताने आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी नफा वाटणीबाबत शिफारस केली आहे.

**बँकेच्या गेल्या २५ वर्षांची थोडक्यात आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे :-**

| अ. क्र. | तपशील                              | ३१.०३.१९९८ | ३१.०३.२००३ | ३१.०३.२००८ | ३१.०३.२०१३ | ३१.०३.२०१८ | ३१.०३.२०२१ |
|---------|------------------------------------|------------|------------|------------|------------|------------|------------|
| १       | सभासद संख्या                       | २३८५       | ४२३८       | ४९०१       | ६१५४       | ७२६२       | ७६८४       |
| २       | वसूल भाग भांडवल                    | २३.७१      | ८३.६७      | १२८.७६     | २४९.३१     | ४६३.७४     | ४९४.०८     |
| ३       | राखीव व इतर निधी                   | ०.५५       | ५५.४५      | १४२.८०     | ३४४.३६     | ७९४.४९     | ११८०.५५    |
| ४       | ठेवी                               | १७६.३९     | २३२३.६१    | ३६१३.७७    | ९८९९.१०    | १६०००.०६   | २०१३२.०७   |
| ५       | दिलेली कर्जे                       | ८२.१६      | १११३.४९    | १८८८.५९    | ५१६२.०७    | ७५४२.१९    | ८२९८.४५    |
| ६       | गुंतवणूक                           | ८१.२७      | १११२.११    | १७२५.४०    | ४३५०.९१    | ८१६८.८२    | ११७६०.३७   |
| ७       | निव्वळ नफा                         | -१.४७      | १५.९२      | ४६.६०      | ५८.४५      | १०१.५३     | १४४.२३     |
| ८       | खेळते भांडवल                       | २१०.१०     | २५८०.२०    | ४०६६.६३    | १०७१६.०६   | १७४८२.४४   | २२१०२.२२   |
| ९       | सी.आर.ए.आर.प्रमाण                  | -          | -          | ११.४५%     | १३.२१%     | ४७.८२%     | १३.७९%     |
| १०      | कजचि ठेवींशी प्रमाण (सी.डी.रेशो)   | ४६.५८%     | ४७.९२%     | ५२.२६%     | ५२.१५%     | ४७.१४%     | ४१.२२%     |
| ११      | प्रति सेवक व्यवसाय                 | ४३.०९      | १०७.४१     | १५२.८४     | २३९.०७     | ३२६.९८     | ४००.४३     |
| १२      | लाभांश दर                          | %          | १५%        | ९%         | १०%        | १०% शिफारस | -          |
| १३      | ऑडिट वर्ग                          | “अ”        | “अ”        | “अ”        | “अ”        | “अ”        | “अ”        |
| १४      | रु. २५/- दर्शनी किंमतीची भाग मुल्य | १०२.३३     | १६०.८५     | १६०.८५     | १९०.४५     | २२०.०६     | २३६.२८     |

**नम्र निवेदन** - लाभांशाबाबत सहकार क्षेत्रात कार्य करणारे व बँकेचे सभासद यांनी संपर्क साधून या विषयाबाबत असे निदर्शनास आणून दिले की, नुकतेच सहकार कायदा व बँकिंग रेग्युलेशन अँक्ट यांचेत झालेल्या बदलास अनुसरून आर्थिक स्थैर्यासाठी विस्तृत भांडवली पायाचे महत्व संपूर्ण जगातील बँकींग क्षेत्राने मान्य केले आहे. त्यामुळे भांडवल व स्वनिधीचे प्रमाण जीतके जास्त राहिल तीतकेच बँकेचे आर्थिक स्थैर्य मजबुत राहिल. यासाठी संचालक मंडळाने तयार केलेल्या नफा वाटणीतील लाभांश देण्याची शिफारस ऐवजी आपण हा निधी स्वनिधीकडे अथवा भांडवलाकडे वर्ग करण्यासाठी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या विषयी चर्चा करून निर्णय घ्यावा ही विनंती. बँकेचे अर्थिक वर्ष सन २०२०-२०२१ चा लेखाजोखा आपलेपुढे ठेवला आहे, कृपया त्यास व नफा वाटणीस आपण मंजुरी द्यावी अशी संचालक मंडळाची विनंती आहे. छापता छापता - आयर्नमॅन जर्मनी येथील हॅम्बर्ग येथे ही अतिशय कठीण व फक्त शारीरिक नाही तर मानसिक कष्टमतेची कसोटी करणाऱ्या स्पर्धेचे आयोजन दि. ३०/०८/२०२१ ला झाले होते.

कठोर मेहनत आणि उच्च इच्छाशक्तीच्या जोरावर नाशिकच्या साही जणांनी निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत स्पर्धा पूर्ण करून नाशिकची मान उंचावली आहे.

आयर्नमॅन या स्पर्धेत ३.८ कि.मी. पोहणे (Swimming) १८० कि.मी. सायकल (Cycling) चालवणे आणि शेवटी ४२.२ कि.मी. धावणे (Running) हे एका पाठोपाठ जास्तीत जास्त १५.५० तासात करणे अपेक्षित होते. त्यात आपल्या नाशिकच्या खालील सहा जणांनी यश प्राप्त केले. ह्यांनी हे यश प्राप्त करून नाशिकच्या नावाला एक मानाचा तुरा लावला आहे व नाशिकचे नाव अंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवले आहे. हया सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन.

IM सीए. निलेश झंवर - ११.५९.२१

IM अनिकेत झंवर - १४.३५.५५

IM देविका पाटील - १३.०३.००

IM वैभव पाटील - १४.२६.३४

IM अरुण पालवे - १५.०४.३४

IM अरुण गाचाले - १५.३७.३७

हयात सीए. निलेश गणेश झंवर आणि अनिकेत अनिल झंवर हे आपल्या बँकेचे माननीय सभासदही आहेत व त्यांचे हे यश गौरवास्पद आहे, त्यांचे मनापासून भरपूर अभिनंदन..!

**जयहिंद ...!**

**जय सहकार ....!!**

**जय महाराष्ट्र .....!!!**

आपला स्नेहांकित

**सीए. अशोक श्रीकिसन झंवर**

संस्थापक अध्यक्ष

श्री महेश को-ऑप. बँक लि., नाशिक.



### ❖ संचालक मंडळाचा अहवाल

दि. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या अहवाल वर्षाची लेखापरीक्षित आर्थिक पत्रके व वार्षिक अहवाल या सभेपुढे ठेवण्यास संचालक मंडळास आनंद होत आहे.

### ❖ तुलनात्मक प्रगतीचा आढावा.

(रक्कम लाखात)

| अ. क्र. | तपशील                               | ३१.०३.२०१७ | ३१.०३.२०१८ | ३१.०३.२०१९ | ३१.०३.२०२० | ३१.०३.२०२१ | तुलनात्मक वाढ/घट (%) |
|---------|-------------------------------------|------------|------------|------------|------------|------------|----------------------|
| १       | वसूल भाग भांडवल                     | ३९१.५२     | ४६३.७४     | ४८८.२९     | ४९५.४२     | ४९४.०८     | -०.२७                |
| २       | सभासद संख्या                        | ६८७८       | ७२६२       | ७३७८       | ७४८५       | ७६८४       | २.६६                 |
| ३       | राखीव व इतर निधी                    | ६५५.१३     | ७९४.४९     | ८९०.२१     | १०४२.२०    | ११८०.५५    | १३.२७                |
| ४       | ठेवी                                | १५५९५.१५   | १६०००.०६   | १७१८९.०४   | १७९१६.२२   | २०१३२.०७   | १२.३७                |
| ५       | दिलेली कर्जे                        | ६७४०.६३    | ७५४२.१९    | ८२१८.७४    | ८३२९.१७    | ८२९८.४५    | -०.३७                |
| ६       | गुंतवणूक                            | ८६५८.६०    | ८१६८.८२    | ८४३२.२५    | ९३५८.१२    | ११७६०.३७   | २५.६७                |
| ७       | निव्वळ नफा                          | १०१.४३     | १०१.५३     | १६०.२७     | १२०.०७     | १४४.२३     | २०.१२                |
| ८       | खेळते भांडवल                        | १६८५४.७६   | १७४८२.४४   | १८८६२.२९   | १९७५७.४७   | २२१०२.२२   | ११.८७                |
| ९       | सी.आर.ए.आर.प्रमाण                   | १५.७१%     | १४.८२%     | १४.८८%     | १४.५३%     | १३.७९%     | -०.७४                |
| १०      | कर्जाचे ठेवींशी प्रमाण (सी.डी.रेशो) | ४३.२२%     | ४७.१४%     | ४७.८१%     | ४६.५०%     | ४१.२२%     | -५.२८                |
| ११      | प्रति सेवक व्यवसाय                  | ३१४.५९     | ३२६.९८     | ३२९.९७     | ३५९.५३     | ४००.४३     | ११.३८                |
| १२      | लाभांश दर                           | १२%        | १०%        | १०%        | -          | ९% शिफारस  |                      |
| १३      | ऑडिट वर्ग                           | “अ”        | “अ”        | “अ”        | “अ”        | “अ”        |                      |

टीप :-सभासद संख्या, ऑडिट वर्ग, सी.आर.ए.आर., सी.डी. रेशो व लाभांश दर वगळून बाकी रक्कम रुपये लाखात.

### ❖ सभासद व भाग भांडवल

(रक्कम लाखात)

| अ. क्र. | तपशील                                                | सभासद संख्या | वसूल भाग भांडवल |
|---------|------------------------------------------------------|--------------|-----------------|
| १.      | वर्षाचे सुरुवातीचे सभासदांकडून वसूल झालेले भागभांडवल | ७४८५         | ४९५.४२          |
| २.      | अधिक नवीन सभासदांकडून वसूल झालेले भाग भांडवल         | २७५          | २०.३४           |
| ३.      | वजा सभासद राजीनाम्यामुळे परत केलेले भाग भांडवल       | ७६           | २१.६८           |
| ४.      | दि. ३१/०३/२०२१ अखेरचे सभासदांचे वसूल भागभांडवल       | ७६८४         | ४९४.०८          |

दि. ३१/०३/२०२१ अखेर नाममात्र सभासद संख्या ११३५ होती.

### ❖ राखीव व इतर निधी

अहवाल वर्षात बँकेच्या राखीव व इतर निधीमध्ये रुपये १३८.३५ लाखाचे वाढ झालेली आहे. त्यामुळे बँकेची नेट वर्थ सुध्दा वाढली आहे.  
(रक्कम लाखात)

| दि. ३१.०३.२०२० | तपशील      | दि. ३१.०३.२०२१ |
|----------------|------------|----------------|
| २७२.२२         | राखीव निधी | ३०५.०५         |
| ७६९.९८         | इतर निधी   | ८७५.५०         |
| १०४२.२०        | एकूण रु.   | ११८०.५५        |

संपूर्ण राखीव व इतर निधींची कायद्याप्रमाणे स्वतंत्ररित्या गुंतवणूक केली आहे.



## ❖ ठेवी

अहवाल वर्षात बँकेच्या ठेवीत रु. २२१५.८५ लाखांनी वाढ झाली. यावरून ठेवीदारांमध्ये बँकेविषयी असलेला विश्वास प्रकट झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. व्याज दरातील स्पर्धा ठेवीदारांचे हित, बँकेच्या ठेवी व कर्जाचा तौलनिक अभ्यास करून आर्थिक वर्षात ग्राहकांना रास्त व्याजदर देण्याचा प्रयत्न बँकेने केला आहे.

बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा १९६१ अन्वये रुपये १४,२९,६६६.०० ची ठेव विमा प्रीमियम रक्कम माहे मार्च २०२१ अखेर पर्यंतची भरली आहे.

संचालक मंडळाकडून बँकेतील विविध ठेव योजनांचा नियमित आढावा घेण्यात आला व त्यात काळानुरूप वेळोवेळी आवश्यक ते बदल करण्यात आले. अहवाल वर्षाअखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. २०१३२.०७ लाख झाल्या आहेत.

(रक्कम लाखात)

| दि. ३१.०३.२०२० | तपशील                 | दि. ३१.०३.२०२१ |
|----------------|-----------------------|----------------|
| १७२३.२१        | चालू ठेवी             | २१५७.९८        |
| २३६४.६१        | बचत ठेवी              | २७७६.८६        |
| ४०८७.८२        | एकूण अल्पदराच्या ठेवी | ४९३४.८४        |
| १३८२८.४०       | मुदत ठेवी             | १५१९७.२३       |
| १७९१६.२२       | एकूण रु.              | २०१३२.०७       |

अल्पदराच्या ठेवींचे एकूण ठेवींशी प्रमाण २४.५१% आहे.

ठेवीवरील व्याजदराचा तक्ता अहवालाच्या शेवटी देण्यात आला आहे.

## ❖ रक्कमपरत्वे ठेवीचा तपशील

(रक्कम लाखात)

| ठेव खाते संख्या | तपशील                             | ठेव रक्कम<br>दि. ३१.०३.२०२१ |
|-----------------|-----------------------------------|-----------------------------|
| १६२४५           | रु. २५,०००/-पावेतो                | ६९०.२३                      |
| २१५२            | रु. २५,००१/- ते रु. ५०,०००/-      | ७९२.१२                      |
| २४०७            | रु. ५०,००१/- ते रु. १,००,०००/-    | १७००.३८                     |
| २८५०            | रु. १,००,००१/- ते रु. ५,००,०००/-  | ५८८०.७४                     |
| ५९६             | रु. ५,००,००१/- ते रु. १५,००,०००/- | ४७७७.१३                     |
| १८७             | रु. १५,००,००१/- व त्यावरील        | ६२५५.८९                     |
| ३५              | कर्ज खात्यावरील जमा बाकी          | ३५.५८                       |
| २४४७२           | एकूण रु.                          | २०१३२.०७                    |

## ❖ गुंतवणूक / निधी व्यवस्थापन

गुंतवणूकीबाबत बँकेने धोरण तयार केले असून वर्षभरातील गुंतवणूकीचे व्यवहार त्यानुसार करण्याचा बँकेचा कटाक्ष असतो. गुंतवणूकीपासून चांगले उत्पन्न मिळविण्यात आपण बऱ्याचअंशी यशस्वी झालो आहोत. याचे कारण म्हणजे आपले गुंतवणूकीबाबतचे धोरण हे होय.

कमीत कमी जोखीम, चांगली तरलता आणि तुलनात्मक सुयोग्य परतावा या मुख्य निकषांवर आधारित आपले गुंतवणूकीचे निर्णय होत असतात. त्यासाठीच्या गुंतवणूक समितीच्या सभा नियमित होत असतात ज्यामध्ये गुंतवणूकीचा व त्या अनुषंगाने सर्व बाबींचा आढावा घेतला जातो. मार्च २०२१ अखेर बँकेची गुंतवणूक खालील प्रमाणे आहे.



## ❖ गुंतवणूक तपशील

(रकम लाखात)

| दि. ३१.०३.२०२० | तपशील                       | दि. ३१.०३.२०२१ |
|----------------|-----------------------------|----------------|
| ६२०५.४७        | सरकारी रोखे व ट्रेझरी बील्स | ७०९३.०६        |
| ३६०.७१         | बॉन्ड व एन.सी.डी.           | ५६०.७१         |
| २१४०.८७        | म्युच्युअल फंड              | ८५०.००         |
| ६५१.००         | राष्ट्रीयकृत व खासगी बँका   | ३१५५.४२        |
| -              | शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँका | १०१.११         |
| ०.०७           | शेअर्स                      | ०.०७           |
| ९३५८.१२        | एकूण गुंतवणूक रु.           | ११७६०.३७       |

बँकेद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व गुंतवणूका निकषांचे पालन करून केल्या जातात तसेच त्या पूर्णतः सुरक्षित असून त्या पासून बँकेस नियमित उत्पन्न मिळत आहे. हे विशेषत्वाने नमूद करत आहे.

अहवाल सालात रिझर्व बँकेच्या निकषानुसार रोखता व गुंतवणूक यांचे योग्य प्रमाण तसेच नॉन एसएलआर गुंतवणुकीचे प्रमाण योग्य पातळीवर राखले आहे.

Disclosure as per RBI master circular No UBD.BPD.(PCB).MC.No.8/16/20.00/2006-07

## i) Composition of Non-SLR investments

(Rs. in Lacs)

| Issuer                              | Amount         | Extent of below investments Grade Securities | Extent of Unrated Securities | Extent of Unlisted Securities |
|-------------------------------------|----------------|----------------------------------------------|------------------------------|-------------------------------|
| PSUs                                | 560.71         | --                                           | --                           | --                            |
| FIs                                 | --             | --                                           | --                           | --                            |
| Public Sector Bord                  | --             | --                                           | --                           | --                            |
| Mutual Funds                        | 850.00         | --                                           | --                           | --                            |
| Others                              | 0.07           | --                                           | --                           | --                            |
| Provision held towards depreciation | --             | --                                           | --                           | --                            |
| <b>Total</b>                        | <b>1410.78</b> | --                                           | --                           | --                            |

## ❖ अनुत्पादीत गुंतवणूक

(Rs. in Lacs)

| PARTICULARS                | 31.3.2020 | 31.3.2021 |
|----------------------------|-----------|-----------|
| Opening Balance            | 0.06      | 0.06      |
| Additions During the year  | 0.00      | 101.11    |
| Reductions during the year | 0.00      | 0.00      |
| Closing balance            | 0.06      | 101.17    |
| Total Provision Held       | 0.06      | 20.28     |

## ❖ दिलेली कर्जे

अहवाल वर्षात बँकेच्या कर्ज व्यवहारात सुमारे रु. ३०.७२ लाखाने घट झाली आहे. कर्ज विषयक निर्णय योग्य पद्धतीने घेण्यासाठी बँकेने कर्जसमिती पद्धतीचा अवलंब केला आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत विभागातर्फे कर्ज प्रकरणांची योग्य ती छाननी करून कर्ज मंजूरी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. ग्राहकांची वाढती व बदललेली गरज विचारात घेऊन बँकेने विविध कर्ज योजना तयार केल्या आहेत.

बँकिंग व्यवसायात जोखीम व्यवस्थापन हा केंद्र बिंदू आहे. या व्यवसायात रोखता जोखीम, पतपुरवठा जोखीम, व्याजदर जोखीम, मार्केट जोखीम आहेत, त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे संचालक मंडळाचे सर्वात महत्वाचे काम आहे.



आपल्या बँकेने प्राधान्य क्षेत्रामध्ये तसेच दुर्बळ घटकास कर्ज पुरवठा करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडलेले आहे.

कर्ज वितरण जलद गतीने होणेसाठी शाखाधिकारी, शाखासल्लागार समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्ज मंजुरीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. रु. ५ लाखां पावेतोची कर्ज रोजच्या रोज मंजूर करण्यात येतात. तसेच कर्ज समितीची सभाही दर गुरुवारी नियमितपणे होत असते.

(रक्कम लाखात)

| अ.क्र. | विगतवारी                          | खाते संख्या<br>३१/०३/२०२१ | रक्कम<br>३१/०३/२०२० | रक्कम<br>३१/०३/२०२१ |
|--------|-----------------------------------|---------------------------|---------------------|---------------------|
| १      | हायपोथिकेशन कर्जे                 | ५२                        | ९०१.८८              | ८१२.३१              |
| २      | हायपोथिकेशन हप्तेबंदी कर्जे       | १                         | १.११                | ०.६२                |
| ३      | खेळते भांडवल कर्जे                | ११५                       | २२६४.८८             | २३६७.२४             |
| ४      | खेळते भांडवल हप्तेबंदी कर्जे      | ३६                        | ६७८.६७              | ५८७.५८              |
| ५      | क्लिन कॅश क्रेडिट कर्जे           | ४३                        | ३५.६९               | ३२.०१               |
| ६      | क्लिन कॅश क्रेडिट हप्तेबंदी कर्जे | ६७                        | ३९.७२               | ४४.८४               |
| ७      | प्रोजेक्ट फायनान्स                | ४                         | ४०७.८०              | २८०.८९              |
| ८      | रियल इस्टेट कर्जे                 | २                         | ४३.६६               | ४२.९७               |
| ९      | हायरपर्वेस कर्जे                  | ६                         | १८.१६               | ५.८७                |
| १०     | मशिनरी तारण कर्जे                 | ८                         | २८०.५२              | १२३.३८              |
| ११     | घर तारण कर्जे                     | ४४                        | ३९६.८१              | ३७६.०१              |
| १२     | गाळा तारण कर्जे                   | १५                        | ११४.१२              | १७०.३०              |
| १३     | शैक्षणिक कर्जे                    | ६                         | २६.००               | २६.०६               |
| १४     | वैयक्तिक कर्जे                    | १९०                       | ११०.८३              | १०५.८४              |
| १५     | वाहन तारण कर्जे                   | ६४                        | १९३.४९              | १८१.७६              |
| १६     | टर्म लोन (मुदत कर्जे)             | १२                        | १३६.६८              | १२२.३८              |
| १७     | सोने तारण कर्जे                   | १६६७                      | ९८१.१९              | १०८६.९३             |
| १८     | सोने तारण ओव्हरड्राफ्ट कर्जे      | १५५                       | ४११.३०              | ५३०.०४              |
| १९     | ओव्हरड्राफ्ट सिक्क्युअर्ड         | १६७                       | ८१३.२६              | ९५७.२९              |
| २०     | मुदत ठेवीवरील कर्जे               | १०७                       | ४७०.३७              | ४४३.७०              |
| २१     | स्वयंरोजगार कर्ज                  | २                         | ३.०३                | ०.४३                |
|        | एकूण रु.                          | २७६३                      | ८३२९.१७             | ८२९८.४५             |

### ❖ रक्कमपरत्वे कर्जदार सभासद

दि. ३१.०३.२०२१ अखेर

(रक्कम लाखात)

| अ.क्र. | तपशील                             | कर्ज खाते |         |
|--------|-----------------------------------|-----------|---------|
|        |                                   | संख्या    | रक्कम   |
| १      | रु. २५,०००/- पावेतो               | ५५५       | ७६.६७   |
| २      | रु. २५,००१/- ते रु. ५०,०००/-      | ५८४       | २०९.८३  |
| ३      | रु. ५०,००१/- ते रु. १,००,०००/-    | ६४१       | ४४३.३९  |
| ४      | रु. १,००,००१/- ते रु. ५,००,०००/-  | ६९१       | १३५०.६४ |
| ५      | रु. ५,००,००१/- ते रु. १५,००,०००/- | १७९       | १४८०.०१ |
| ६      | रु. १५,००,००१/- ते त्यावरील       | ११३       | ४७३७.९१ |
|        | एकूण रु.                          | २७६३      | ८२९८.४५ |



### ❖ कालानुरूप कर्जाची विगतवारी

दि. ३१.०३.२०२१ अखेर

(रक्कम लाखात)

| अ. क्र. | मुदतीचा तपशील       | सुरक्षित कर्जे | अ-सुरक्षित कर्जे | रक्कम   |
|---------|---------------------|----------------|------------------|---------|
| १       | अल्पमुदतीची कर्जे   | ६१९७.५१        | ३२.०१            | ६२२९.५२ |
| २       | मध्यम मुदतीची कर्जे | १९१८.२५        | १५०.६८           | २०६८.९३ |
|         | एकूण रु.            | ८११५.७६        | १८२.६९           | ८२९८.४५ |

### ❖ Disclosure of Restructured Loans Accounts During the financial year 2020-21

|              | Particulars                              | Housing Loan | Real Estate & Project Finance | Other |
|--------------|------------------------------------------|--------------|-------------------------------|-------|
| Standard     | No.of Borrowers                          | -            | -                             | -     |
| Advance      | Amount Outstanding                       | -            | -                             | -     |
| Restructured | Sacrifice (Diminution in the fair Value) | -            | -                             | -     |
| Sub Standard | No.of Borrowers                          | -            | -                             | -     |
| Advance      | Amount Outstanding                       | -            | -                             | -     |
| Restructured | Sacrifice (Diminution in the fair Value) | -            | -                             | -     |
| Doubtful     | No.of Borrowers                          | -            | -                             | -     |
| Advance      | Amount Outstanding                       | -            | -                             | -     |
| Restructured | Sacrifice (Diminution in the fair Value) | -            | -                             | -     |
| TOTAL        | No.of Borrowers                          | -            | -                             | -     |
|              | Amount Outstanding                       | -            | -                             | -     |
|              | Sacrifice (Diminution in the fair Value) | -            | -                             | -     |

1. Advance Against Share & Debentures - NIL

2. The Reserve Bank of India has not imposed any kind of penalty on the bank during the year.

### ❖ एनपीए व थकबाकी

कोणत्याही बँकेचे आर्थिक स्वास्थ हे बँकेच्या थकबाकी प्रमाणावरून तपासले जाते. आपल्या बँकेचा विचार करता स्वास्थ चांगले असण्याचे कारण संचालक मंडळ व सेवकवृंद यांचे वसुलीचे अथक प्रयत्न व कर्जदारांनी केलेले सहकार्य यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी राखणे शक्य झाले. बँकेने बुडीत व संशयित निधीची रु. ५८.०७ लाखांने जादा तरतूद केली आहे.

बँकेने एनपीए चे निव्वळ प्रमाण ०.६८% राखण्यात यश मिळविले आहे.

### ❖ निव्वळ एनपीए चे निव्वळ कर्जाशी प्रमाण

(रक्कम लाखात)

| अ.क्र. | तपशील                                                                                                                          | दि. ३१.०३.२०२० | दि. ३१.०३.२०२१ |
|--------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------|----------------|
| १      | ढोबळ कर्जे                                                                                                                     | ८३२९.१७        | ८२९८.४५        |
| २      | ढोबळ एनपीए (उत्पन्नक्षम नसलेली कर्जे)                                                                                          | २५५.७०         | २५५.२६         |
| ३      | ढोबळ एनपीएचे ढोबळ कर्जाशी शेकडा प्रमाण वजावट                                                                                   | ३.०७%          | ३.०८%          |
| ४      | -व्याज अनामत खाती शिल्लक रक्कम/थकव्याज तरतूद (ओ.आय.आर.)<br>-डी.आय.सी.जी.सी./इ.सी.जी.सी. मिळालेले परंतु अडजस्ट न केलेले क्लेम्स | ०.००           | ०.००           |
| ५      | एकूण एन.पी.ए. साठीची तरतूद<br>(विभागणी नंतर असलेला बुडीत संशयित कर्ज निधी -बी.डी.डी.आर.)                                       | १६९.५०         | २००.००         |
| ६      | निव्वळ कर्जे (१-४-५)                                                                                                           | ८१५९.६७        | ८०९८.४५        |
| ७      | निव्वळ एन.पी.ए. (२-४-५)                                                                                                        | ८६.२०          | ५५.२६          |
| ८      | निव्वळ एन.पी.ए.चे निव्वळ कर्जाशी शेकडा प्रमाण                                                                                  | १.०६%          | ०.६८%          |



### ❖ रकमपरत्वे थकबाकी विगतवारी

दि. ३१.०३.२०२१ अखेर

(रकम लाखात)

| अ.क्र. | तपशील                              | खाते संख्या | थकबाकी रकम | एकूण कर्जाशी प्रमाण |
|--------|------------------------------------|-------------|------------|---------------------|
| १      | रु. २५,०००/-पावेतो                 | ८९          | ९.५४       | ०.११%               |
| २      | रु. २५,००१/- ते रु. ५०,०००/-       | ३०          | ११.२३      | ०.१३%               |
| ३      | रु. ५०,००१/- ते रु. १,००,०००/-     | २१          | १३.९४      | ०.१७%               |
| ४      | रु. १,००,००१/- ते रु. ५,००,०००/-   | १७          | ३४.००      | ०.४१%               |
| ५      | रु. ५,००,००१/- ते रु. १०,००,०००/-  | २           | १७.२७      | ०.२१%               |
| ६      | रु. १०,००,००१/- ते रु. २५,००,०००/- | २           | २८.३२      | ०.३४%               |
| ७      | रु. २५,००,००१/- व त्यावरील         | १           | ७०.३२      | ०.८५%               |
|        | एकूण रु.                           | १६२         | १८४.६२     | २.२२%               |

### ❖ नफा व नफा विगतवारी

स्पर्धात्मक वातावरणात ठेवीवरील व्याजदर आकर्षक ठेवावे लागतात. पण कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यामध्ये अनेक मर्यादा असतात. असे असूनही बँकेस अहवाल वर्षात सर्व कायदेशीर तरतुदी वजा जाता बँकेस निव्वळ नफा रु. १,४४,२६,६०३.५५ झाला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया व सहकार खात्याच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे प्रस्थापित केली आहे.

नफा वाटणीस आपण मंजुरी द्यावी अशी संचालक मंडळाची विनंती आहे.

| अ.क्र. | तपशील                                                              | रकम            | (टक्के) % |
|--------|--------------------------------------------------------------------|----------------|-----------|
|        | अहवाल वर्षातील नफा (Profit for the year)                           | १,४४,२३,२४०.९४ | -         |
|        | अधिक मागील वर्षाचा शिल्लक नफा (Balance of Profit in Previous Year) | ३,३६२.६१       | -         |
|        | विभागणीसाठी शिल्लक नफा (Profit available for distribution)         | १,४४,२६,६०३.५५ | -         |
| १      | वैधानिक राखीव निधी (Statutory Reserve Fund) (२५%)                  | ३६,१०,०००.००   | २५.०२%    |
| २      | आपत्कालीन निधी (contingency reserve)                               | १४,५०,०००.००   | १०.०५%    |
| ३      | लाभांश (Dividend) (९%)                                             | ४२,७२,८४२.००   | २९.६२%    |
| ४      | तांत्रिक विकास निधी (Technological Development Fund)               | ७,२४,०००.००    | ५.०२%     |
| ५      | शिक्षण निधी (Education Fund) (Member, Director & Staff)            | ७,२४,०००.००    | ५.०२%     |
| ६      | लाभांश समीकरण निधी (Dividend Equalisation Fund)                    | ३,००,०००.००    | २.०८%     |
| ७      | गुंतवणूक चढउतार निधी (Investment Fluctuation Reserve)              | ५,००,०००.००    | ३.४७%     |
| ८      | रौप्यमहोत्सव निधी (Silver Jubilee Fund)                            | ७,४५,०००.००    | ५.१६%     |
| ९      | बुडीत व संशयित कर्ज निधी ((BBDR)                                   | १५,००,०००.००   | १०.४०%    |
| १०     | निवडणूक निधी (Election Fund)                                       | १,००,०००.००    | ०.६९%     |
| ११     | इमारत निधी (Building Fund)                                         | ५,००,०००.००    | ३.४७%     |
| १२     | पुढील वर्षाकरिता शिल्लक नफा (Profit Carried For Next Year)         | ७६१.५५         | ०.०१%     |
|        | एकूण रु.                                                           | १,४४,२६,६०३.५५ | १००.००%   |



## ❖ भांडवल पर्याप्तता

बँकिंग व्यवसाय हा जोखीम केंद्रित व्यवसाय असल्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी विस्तृत भांडवली पायाचे महत्त्व जगातील बँकिंग क्षेत्राने मान्य केले आहे. आपल्या बँकेने या बाबीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक पाया बळकट करण्यासाठी बँकेने आपली नफा क्षमता वाढविण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न केलेले आहेत

भाग भांडवल व स्वनिधीचे जोखीम संपत्तीशी प्रमाण (सीआरएआर) १३.७९ टक्के असून भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार सदरचे प्रमाण किमान ९% राखणे बंधनकारक आहे, त्यामुळे आपल्या बँकेचे प्रमाण भांडवल पर्याप्तता प्रमाणाची उत्तम स्थिती दर्शवित आहे.

## ❖ भांडवल पर्याप्तता प्रमाणाची स्थिती दर्शविणारा तक्ता

(रक्कम लाखात)

| दि. ३१.०३.२०२० | तपशील                                        | दि. ३१.०३.२०२१ |
|----------------|----------------------------------------------|----------------|
| ४९५.२२         | कॅपिटल - टायर १ भाग भांडवल                   | ४९४.०८         |
| ३८५.२२         | वैधानिक निधी                                 | ४४५.०५         |
| ७०.५३          | नफा                                          | ९४.८२          |
| ९५१.१७         | एकूण रु. (१)                                 | १०३३.९५        |
| ४६.५०          | कॅपिटल - टायर २ उत्तम जिंदगीवरील तरतुद व इतर | ४६.५०          |
| १९३.००         | गुंतवणूक चढउतार निधी                         | २००.००         |
| २३९.५०         | एकूण रु. (२)                                 | २४६.५०         |
| ११९०.६७        | एकूण १+२                                     | १२८०.४५        |
| ८१८९.७१        | रिस्क असेट फंडेड रिस्क                       | ९२८०.०९        |
| ४.४९           | नॉन फंडेड रिस्क                              | ४.४९           |
| ८१९४.२०        | एकूण रु.                                     | ९२८४.५८        |
| १४.५३%         | भांडवल पर्याप्तता प्रमाण                     | १३.७९%         |

## ❖ शाखा परिवार

बँकेचे स्वतंत्र केंद्र कार्यालय नाशिक येथे कार्यरत असून बँकेच्या एकूण ६ शाखा आहेत. सुरुवातीपासूनच सर्व शाखा संगणकीकृत असून बँकेने कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केला आहे. तसेच ग्राहकांच्या सोईनुसार शाखांच्या कामकाजाच्या वेळा ठेवण्यात आल्या आहेत. सर्व शाखा या नफ्यात असून त्यांचे कामकाज समाधानकारक आहे.

## ❖ दिनांक ३१.०३.२०२१ अखेरची शाखांची सांपत्तिक परिस्थिती दर्शविणारा तक्ता ❖

(रक्कम लाखात)

| अ.क्र. | शाखेचे नांव     | शाखा उद्घाटन तारीख | ठेवी     | दिलेली कर्जे | नफा/(-) तोटा | सेवक वर्ग | शाखाधिकारी                    |
|--------|-----------------|--------------------|----------|--------------|--------------|-----------|-------------------------------|
|        | केंद्र कार्यालय | -                  | -        | -            | (-) १८०.७३   | २२        |                               |
| १      | मुख्य शाखा      | ११/०८/१९९७         | ७६१३.९६  | २३००.१६      | ८४.४२        | ११        | श्री. सोनवणे सुदाम सखाहारी    |
| २      | पंचवटी शाखा     | २३/०८/२००२         | २८६९.१८  | ९४३.२५       | १८.२९        | ८         | श्री. जाजू राजेश जयप्रकाश     |
| ३      | मालेगांव शाखा   | ०१/१२/२००२         | ५२६४.८३  | ३५९३.३०      | १९६.४१       | १३        | श्री. पालेकर सचिन सोमनाथ      |
| ४      | सिन्नर शाखा     | २२/०६/२००९         | २७१२.७३  | ४९९.०५       | २.६३         | ७         | श्री. बालदे संदीप श्रीराम     |
| ५      | नाशिकरोड शाखा   | २२/०१/२०१०         | १०९२.४७  | ६५८.५५       | २३.०१        | ५         | श्री. कुलकर्णी अशोक वसंतराव   |
| ६      | सिडको शाखा      | ०३/०१/२०१५         | ५७८.९०   | ३०४.१४       | ०.२०         | ५         | श्रीमती सोनवणे जयश्री रत्नाकर |
|        |                 | एकूण रु.           | २०१३२.०७ | ८२९८.४५      | १४४.२३       | ७१        |                               |



## ❖ संचालक मंडळ

संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजात सहभाग घेऊन बँकेच्या सर्वांगीण प्रगती/ विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. संचालक मंडळाच्या अभ्यासपूर्ण सहभागामुळे बँकेच्या प्रगतीबाबत वेळोवेळी जे अचूक व त्वरित निर्णय घ्यावे लागले त्यास पुष्टी मिळून सांघिकपणे बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. अहवाल सालात विशेष करून पदाधिकारी मा.श्री. विष्णुकांत मंत्री, श्री. बालकिसन धुत, श्री. सतीष मंत्री व संचालक श्री. रामनारायण कलंत्री, श्री. शिवनारायण लड्डा, अॅड. श्री. नंदकिशोर लाहोटी, श्री. ओंकारनाथ मणियार, श्री. वल्लभदास जाखोटीया, श्री. सुरेश नावंदर, संचालिका सौ. मंगला कलंत्री, सौ. हिरा जाजू, संचालक श्री. विकास साळवे, श्री. गणेश सोनवणे व तज्ञ संचालक श्री. राहुल बजाज, श्री. अनिल बुब यांनी दैनंदिन कामकाजात भाग घेऊन उपयुक्त सूचना दिल्या तसेच शाखा सल्लागार समित्यांचे अध्यक्ष व समिती सदस्य यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने शाखांचे कामकाज उत्तम प्रकारे पार पाडता आले.

## अहवाल वर्षात मा. संचालक मंडळाच्या ११ सभा झाल्या त्यांची सभेची वैयक्तिक हजेरी खालीलप्रमाणे

| नांव                        | उपस्थिती | नांव                       | उपस्थिती | नांव                       | उपस्थिती | नांव                                 | उपस्थिती |
|-----------------------------|----------|----------------------------|----------|----------------------------|----------|--------------------------------------|----------|
| श्री. अशोक एस. झंवर         | ११       | श्री. रामनारायण जे कलंत्री | ११       | सौ. हिरा आर. जाजू          | ११       | श्री. विकास व्ही. साळवे              | ११       |
| श्री. विष्णुकांत आर. मंत्री | १०       | श्री. शिवनारायण एस. लड्डा  | ११       | श्री. ओंकारनाथ आर. मणियार  | ११       | श्री. गणेश बी. सोनवणे                | १०       |
| श्री. बालकिसन बी. धुत       | ११       | श्री. नंदकिशोर एच. लाहोटी  | १०       | श्री. वल्लभदास जी जाखोटीया | १०       | श्री. राहुल पी. बजाज (तज्ञ संचालक)   | ९        |
| श्री. सतीष बी. मंत्री       | ११       | सौ. मंगला आर. कलंत्री      | ११       | श्री. सुरेश आर. नावंदर     | ११       | श्री. अनिल चंपालाल बुब (तज्ञ संचालक) | ९        |

## अहवाल वर्षात खालीलप्रमाणे समित्यांच्या सभा झाल्या.

| वार्षिक सर्वसाधारण सभा | संचालक मंडळ सभा | संगणक व ऑडिट समिती सभा | कर्ज समिती | शेअर्स समिती सभा | व्यवस्थापन समिती सभा | गुंतवणूक समिती | अ.एल.एम. समिती | कायदे/थकबाकी समिती | सेवक (अधिकारी) समिती सभा |
|------------------------|-----------------|------------------------|------------|------------------|----------------------|----------------|----------------|--------------------|--------------------------|
| १                      | ११              | ४                      | २०         | २८               | १५                   | १२             | ४              | ५                  | १                        |

# Home Loan





## ❖ शाखा सल्लागार समिती

बँकेने खालीलप्रमाणे शाखा सल्लागार समित्यांची नियुक्ती केली, यामुळे शाखास्तरांवरील दैनंदिन कामकाज तसेच अडीअडचणी याबाबत वेळोवेळी सभा घेण्यात येऊन कामकाजाबाबत चर्चा करण्यात येते. सर्व शाखा समित्यांचे कामकाज समाधानकारक आहे.

### ❖ मुख्य शाखा ❖

अॅड. नंदकिशोर हिरालाल लाहोटी, पालक संचालक  
सीए. सचिन अशोक झंवर श्री. दुर्गाप्रसाद रामेश्वर जाजू  
श्री. अजय रामकिसन सोनी श्री. अभिषेक प्रमोद रानडे  
श्री. श्रीकृष्ण भिलाजी शिरोडे

### ❖ पंचवटी शाखा ❖

श्री. सतीष बंकटलाल मंत्री, पालक संचालक  
श्री. श्यामसुंदर मोतीलाल साबु श्री. लिलाधर शिवकिसन राठी  
श्री. सूरज मुरलीधर धुत सौ. शामा मनीष केला

### ❖ सिन्नर शाखा ❖

श्री. सुरेश राधाकिसन नावंदर, पालक संचालक  
श्री. नंदकिशोर भगवानदास लोया श्री. योगेश गणेश जाजू  
श्री. वैभव श्रीनिवास कासट श्री. जयदीप द्वारकानाथ कलंत्री  
श्री. सुशील भागिरथ जाजू श्री. विजय बाबुलाल सोमाणी  
श्री. सतीश बट्टीनारायण भुतडा श्री. अशोक झुंबरलाल मालपाणी  
श्री. राजेंद्र रामकिसन करवा

### ❖ मालेगांव शाखा ❖

श्री. वल्लभदास गुलाबचंद जाखोटीया, पालक संचालक  
श्री. रमेशचंद्र माणिकलाल झंवर श्री. श्रीनिवास गुलाबचंद काकाणी  
श्री. सत्यनारायण माणिकलाल काळे श्री. पुरुषोत्तम रामनिवास तापडे

### ❖ नाशिकरोड शाखा ❖

सीए. रामनारायण जयप्रकाश कलंत्री, पालक संचालक  
श्री. कांतीलाल कन्हैयालाल लाहोटी श्री. महेश प्रकाश बुब  
सीए. अमित रमणलाल सारडा श्री. पंकज भवरीलाल कलंत्री  
श्री. नीलकमल सुरेश रावत

### ❖ सिडको शाखा ❖

श्री. शिवनारायण श्रीकिसन लड्डा, पालक संचालक  
श्री. ओंकारनाथ रामरतन मणियार, पालक संचालक  
श्री. गिरीश श्रीराम लड्डा श्री. मनोज हिरालाल भंसाळी  
श्री. गिरीश पन्नालाल राठी श्री. अजय राजाराम बजाज

# Vehicle Loan

# 10%





## ❖ कायदेशीर सल्लागार

बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून खालील अॅडव्होकेटस् यांनी कामकाज पाहिले. कायद्यांबाबत ते वेळोवेळी सल्ला देत असतात. त्यामुळे बँकेचे कामकाज कायदेशीर रित्या योग्य होते. त्यांच्या सहकार्याबद्दल बँक त्यांची ऋणी आहे.

|   |                                       |    |                                    |
|---|---------------------------------------|----|------------------------------------|
| १ | अॅड. शंकरराव जी. सोनवणे               | १० | अॅड. संजय लहानू चव्हाणके           |
| २ | अॅड. प्रमोद एन. जोशी, हायकोर्ट, मुंबई | ११ | अॅड. प्राजक्ता प्रद्युम्न देशपांडे |
| ३ | अॅड. अरुण एन. सावंत                   | १२ | अॅड. मोसमी श्याम केला              |
| ४ | अॅड. स्वप्निल आर. तुबे                | १३ | अॅड. ईशान संजय डागा                |
| ५ | अॅड. सतीष एस. हिंगे                   | १४ | अॅड. पंकज दिलीप विभुते             |
| ६ | अॅड. रमेश एस. गिरी                    | १५ | अॅड. कविता न्याती                  |
| ७ | अॅड. योगेश आर. सारडा                  | १६ | अॅड. मंगल रमेश करवा                |
| ८ | अॅड. अतुल पी. साबु                    | १७ | डॉ. किशोरजी तोष्णीवाल              |
| ९ | अॅड. उदय बी. निघोट, हायकोर्ट, मुंबई   |    |                                    |

## ❖ मूल्यांकनदार

### सोने तारण मूल्यांकनदार

|   |                         |    |                             |
|---|-------------------------|----|-----------------------------|
| १ | श्री. मिलिंद एम. पवार   | ६  | श्री. राजेंद्र व्ही. कपोते  |
| २ | श्री. स्वप्निल एम. पवार | ७  | श्री. तेजस के. कपोते        |
| ३ | श्री. चारुहास पी. घोडके | ८  | श्री. विनय के. मोरे         |
| ४ | श्री. रवींद्र एस. रहाणे | ९  | श्री. सुधाकर व्ही. घोडगावकर |
| ५ | श्री. योगेश बी. खोलमकर  | १० | श्री. सुरेश एल. बागुल       |

### मिळकत मूल्यांकनदार

|   |                               |   |                               |
|---|-------------------------------|---|-------------------------------|
| १ | श्री. रवि एम. तापडीया         | ५ | श्री. राहुल समदाडीया          |
| २ | श्री. प्रवीणकुमार आर. मालपाणी | ६ | श्री. किरण पी. कोठारी         |
| ३ | श्री. भावेश जे. पटेल          | ७ | मे. कमलेश भगत अॅण्ड असोसिएट्स |
| ४ | श्री. अभय मेहता               |   |                               |

## Business Loan



## Education Loan





### ❖ वैधानिक लेखापरीक्षण

आर्थिक वर्ष सन २०२०-२१ चे वैधानिक लेखापरीक्षण सी.ए. श्री. ओमप्रकाश मांगीलाल जाजु यांनी केले असून, बँकेच्या कामकाजाबाबत तपासणी कालावधीत त्यांनी बहुमोल सूचना देऊन मार्गदर्शन केले. बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले असून अहवाल वर्षासाठी त्यांनी बँकेस "अ" वर्ग दिला आहे. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल संचालक मंडळ, पदाधिकारी त्यांचे आभारी आहे.

### ❖ समावर्ती (कंकरंट) लेखापरीक्षण

सनदी लेखापालाकडून समावर्ती लेखापरीक्षण केले जात असून, सर्व शाखा व विभागांचे तिमाही लेखापरीक्षण अहवाल मागविले जातात व लेखापालकडून दिलेल्या सूचना यावेळीवेळी आमलात आणल्या जातात तसेच कामकाजात योग्य त्या सुधारणा केल्या जातात.

आर्थिक वर्ष सन २०२०-२१ चे लेखापरीक्षण खालील सनदी लेखापालांनी केलेले आहे.

| अ.क्र. | शाखा            | लेखापरीक्षकाचे नांव                           |
|--------|-----------------|-----------------------------------------------|
| १      | केंद्र कार्यालय | मे. व्ही. एच. जाजू, अॅण्ड कंपनी (कंकरंट ऑडिट) |
|        |                 | मे. अमित आर. सारडा अॅण्ड असो. (टॅक्स ऑडिट)    |
| २      | मुख्य शाखा      | मे. संतोष भुतडा अॅण्ड कंपनी                   |
| ३      | पंचवटी शाखा     | मे. व्ही. एच. जाजू अॅण्ड कंपनी                |
| ४      | मालेगांव शाखा   | मे. संतोष भुतडा अॅण्ड कंपनी                   |
| ५      | सिन्नर शाखा     | मे. भरुका सारडा असोसिएट्स                     |
| ६      | नाशिकरोड शाखा   | मे. ओ. पी. राठी अॅण्ड असोसिएट्स               |
| ७      | सिडको शाखा      | सीए. केतन विजय जातेगांवकर                     |

कंकरंट ऑडिटर्स शाखानिहाय तपासणी करतांना दिलेल्या सूचनांमुळे बँकेच्या अंतर्गत कामकाजात चांगली सुधारणा होऊन मुख्य कार्यालयाचे शाखांवरील नियंत्रण वाढविण्यास मदत झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

### ❖ रिझर्व बँक ऑफ इंडिया तपासणी

रिझर्व बँक ऑफ इंडिया, नागपूर यांनी बँकेची सन २०१७-१८ व सन २०१८-१९ अशी दोन वर्षांची कामकाजाची तपासणी तपासणी अधिकारी मा.श्री. विवेक पाटीदार साहेब यांनी केली असून तपासणी करतांना बहुमोल मार्गदर्शन केले व बँकेच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले त्याबद्दल बँकेचे संचालक मंडळ व पदाधिकारी त्यांचे आभारी आहेत.

### ❖ मा. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेली कर्जे दि. ३१.०३.२०२१ अखेर

बँकेचे मा. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना खालील तक्त्याप्रमाणे दि. ३१.०३.२०२१ अखेर त्यांचे मुदतठेव पावती तारणावर कर्ज दिलेली आहेत. सदरची कर्जे रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे दिलेली असून सदर कर्जांची कोणतीही थकबाकी नाही, त्यांनी घेतलेल्या कर्जांचे प्रमाण मागणी व देयतेच्या १.००% इतके आहे. कर्जांचे एकूण येणे कर्ज बाकीशी प्रमाण २.११% आहे.

(रक्कम लाखात)

| तपशील                             | संचालक | नातेवाईक | एकूण   |
|-----------------------------------|--------|----------|--------|
| वर्षाच्या सुरुवातीला येणे रक्कम   | १४४.७४ | १०४.८३   | २४९.५७ |
| आर्थिक वर्षात दिलेली रक्कम        | १०.७०  | १२५.३८   | १३६.०८ |
| आर्थिक वर्षात परतफेड केलेली रक्कम | ८३.०८  | १२७.३०   | २१०.३८ |
| आर्थिक वर्षात येणे बाकी           | ७२.३६  | १०२.९१   | १७५.२७ |
| येणे रकमेपैकी थकीत रक्कम          | ०.००   | ०.००     | ०.००   |



## ❖ सेवक वर्ग

बँकेचा अविभाज्य व महत्वाचा घटक असलेल्या सेवकांचा सहभाग बँकेच्या प्रगतीत व कार्यात आहेच. त्यांच्या सुखसोई, प्रशिक्षण, संरक्षण अशा बाबीकडे बँकेने नेहमीच आत्मियतेने लक्ष दिले आहे. बँक सेवकांना अहवाल वर्षात अंतर्गत व बाहेरील प्रशिक्षण संस्थात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले. अहवाल साल अखेर बँकेकडे एकूण ७१ सेवक आहेत. प्रत्येक सेवकाची ५ लाख रुपयांची मेडीक्लेम पॉलीस बँकेने घेतली आहे.

भविष्यात सेवकांकडून मिळणारे सहकार्य असेच वृद्धिंगत होत राहील यांची मला खात्री आहे.

## ❖ ग्राहक सेवा

ग्राहकाभिमुख सेवा याला व्यवस्थापनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे गत ७-८ वर्षांपासून अत्याधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर बँक करीत आहे. शाखांच्या वेळा ग्राहकांच्या सोयीनुसार केली आहे. कोअर बँकिंगमुळे ग्राहकांना बँकेच्या कोणत्याही शाखेत व्यवहार करता येतात. याशिवाय एसएमएस बँकिंग, एटीएम कार्ड्स, ई मेलद्वारे खाते उतारा, मिसकॉल देऊन खातेबाकी मिळते अशा सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. माफक शुल्कात विविध प्रकारचे कर भरण्याची व्यवस्था बँकेत आहे.

भविष्यात बँक इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सेवाही देण्याच्या प्रयत्नात आहे.

## ❖ जोखीम व्यवस्थापन

व्यवसायातील जोखीम वेळीच लक्षात येण्याकरिता बँक विविध उपाययोजना करत असते. बँकेने स्वतंत्र कर्ज विभाग स्थापित केला असून कर्जदाराने दिलेली कागदपत्रे तपासणे, कायदेशीर सल्ला आवश्यक वाटल्यास घेणे ही काळजी घेतली जाते या विभागाचे काम अधिक सक्षमतेने व जलद व्हावे, यासाठी बँकेने या विषयातील उत्तम ज्ञान व अनुभव असलेल्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

बँकेने स्वतःचे कर्ज धोरण तयार केले आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक ते बदल केले जातात. एकाच क्षेत्राकडे कर्ज पुरवठा केंद्रित न करता विविध प्रकारच्या कारणांसाठी व उद्योगांसाठी आपली बँक कर्जपुरवठा करीत आहे. CIBIL या संस्थेची सेवा आपण नियमितपणे घेत असून कर्जासाठीच्या अर्जदारांनी आधी कोणते कर्ज फेड करण्यात कसूर केली आहे किंवा कसे यांची माहिती आपण घेत असतो.

१) व्याजदरातील जोखीम-रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, बँकेतील एकूण ठेवी व इतर बँकाचे व्याजदराचे अवलोकन करून बँकेचे संचालक मंडळ आपले ठेवी व कर्ज या वरील व्याजदर वेळोवेळी ठरवित असते.

बँकेने व्यवस्थापनातील वरिष्ठ कार्यपालक अधिकाऱ्यांची ALCO समिती स्थापन केली आहे. ही समिती बँकेतील ठेवी, मंजूर कर्ज, कर्जाची होणारी परतफेड इत्यादी बाबी विचारात घेऊन व इतर बँकाचे व्याजदराचे अवलोकन करून व्याजदराबाबतची शिफारस संचालक मंडळास करते तसेच गुंतवणूकीचा कालावधी ठरविण्यात येतो.

२) व्यायसाईक जोखीम - बँकेच्या संचालक मंडळात निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्ती कार्यरत आहेत. बँकेच्या व्यवसायवृद्धीसाठी त्यांच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा चांगला उपयोग होत आहे.

बँकेतील कोअर बँकिंग प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. ऑपरेटिंग सॉफ्टवेअर, डेटाबेस, केंद्र कार्यालयातील संगणक व्यवस्था तसेच शाखासंदर्भात विविध प्रणाली यांची सुरक्षितता व अचूकता तपासण्याकरिता कार्यप्रणाली लेखापरीक्षण (System Audit) VAPT Audit करून घेतले जाते या लेखा परीक्षणाचा चांगला उपयोग होतो.

## व्यावसायिक अनुशासन

खातेदरांचा विश्वास हा बँकेच्या अस्तित्वाचा पाया आहे. सक्षम व्यावसायिक अनुशासन असल्यामुळे हा विश्वास वृद्धिंगत होत असतांनाच कामकाजही योग्य पद्धतीने होत आहे. व्यावसायिक अनुशासन प्रणाली कार्यान्वित करतांना बँकेच्या उद्दिष्टाला व ती साध्य करण्याच्या पद्धतीला पूरक असणारी अंतर्गत नियमन प्रणाली केंद्रस्थानी आहे. उच्च दर्जाची व्यावसायिक अनुशासन पद्धत स्वीकारणे व त्याचे पालन करणेसाठी बँक बांधील आहे. भाग धारकांची मूल्यवृद्धी, उत्कृष्ट कार्यपद्धती व व्यवहारातील पारदर्शकता यांचा समन्वय साधण्यावरच प्रामुख्याने बँकेचा भर आहे संचालक मंडळाच्या विविध समित्याद्वारे व्यावसायिक अनुशासन व त्यांचा दर्जा यांचे सातत्याने नियमन होत असते.



## ❖ आभार व समारोप

बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये प्रगतीमध्ये वेळोवेळी ज्या व्यक्ती, संस्थांचे सहकार्य मिळाले त्यांचा ऋणानिर्देश करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. यात

- रिझर्व बँक ऑफ इंडिया
- नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन
- मा.केंद्रीय आयकर विभाग, नाशिक
- नाशिक महानगरपालिका
- युनाईटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी
- न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी लि.
- खासगी व सहकारी बँका, नाशिक
- सहकार विभाग - महाराष्ट्र राज्य
- लेखापरीक्षण विभाग नाशिक व पुणे
- महाराष्ट्र राज्य को ऑप बँक्स असो. लि. मुंबई
- महाराष्ट्र राज्य को आप बँक्स फेडरेशन, मुंबई
- सर्व राष्ट्रीयकृत बँका नाशिक
- नाशिक जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे
- स्थानिक वृत्तवाहिन्या

यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल महेश को-ऑप बँकेतर्फे या सर्वांचे मनःपूर्वक आभार

बँकेच्या प्रगतीची घोडदौड चालूच आहे त्या दृष्टीने कामकाज चांगल्या प्रकारे वाढून बँक प्रगतिपथावर नेण्यात व बँकेचे अग्रेसरत्व, लौकिक कायम राखण्यात मला माझे सहकारी संचालक मंडळ, शाखा सल्लागार समिती सदस्य यांनी बँकेच्या कामामध्ये लक्ष घालून मला बहुमोल मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बँकेच्या प्रगतीत बँकेचे सभासद, ठेवीदार, विविध संस्था व हितचिंतक यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचे बँकेवरील प्रेम, श्रद्धा, व जिद्दाला यामुळे बँक दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.

मा.उपनिबंधक, मा.जिल्हा उपनिबंधक, मा.विभागीय निबंधक व मा. सहकार आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेले सहकार्याबद्दल आभार !

बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग यांनी बँकेची कामे वेळोवेळी कर्तव्यदक्षतेने, व्यवस्थितपणे व सेवावृत्तीने पार पाडून बँकेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याचा मला व संचालक मंडळाला अभिमान आहे. या सर्वांना माझे हार्दिक धन्यवाद.

पुन्हा एक वेळ आपणा सर्वांचे तसेच अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्ती व संस्थानी वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करून २५ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक इत्यादी हिशेब पत्रके आपल्या मंजूरीसाठी सादर करीत आहे. त्यास आपण मंजूरी द्यावी ही विनंती.

जयहिंद

जय सहकार

जय महाराष्ट्र

नाशिक.

तारीख : ०९/०९/२०२१

आपला स्नेहांकित

सी.ए. अशोक श्रीकिसन झंवर

संस्थापक अध्यक्ष

श्री महेश को-ऑप बँक लि., नाशिक



❖ दिनांक ३१ मार्च २०२१ चा ताळेबंद ❖

| ३१.०३.२०२०        | भांडवल व देणी                                      | परिशिष्ट | ३१.०३.२०२१     | ३१.०३.२०२१        |
|-------------------|----------------------------------------------------|----------|----------------|-------------------|
| १०,००,००,०००.००   | अधिकृत भाग भांडवल                                  |          |                | १०,००,००,०००.००   |
|                   | रु. २५ च्या ४०,००,०००/- भागात विभागलेले            |          |                |                   |
| ४,९५,४२,०७५.००    | वसूल भाग भांडवल                                    |          |                | ४,९४,०८,१००.००    |
|                   | अ. व्यक्तिशः सभासदांनी धारण केलेल्या भागांची रक्कम |          |                |                   |
|                   | (वसूल झालेले रु. २५/- प्रमाणे १९,७६,३२४/-भाग)      |          |                |                   |
|                   | ब. यापैकी शासनाने धारण केलेले                      |          |                |                   |
|                   | क. यापैकी सहकारी संस्थांनी धारण केलेले             |          |                |                   |
| १०,४२,१९,७५३.००   | राखीव व इतर निधी                                   | अ        |                | ११,८०,५५,३६६.००   |
| १,७९,१६,२१,७२६.१२ | ठेवी व अन्य खाती                                   | ब        |                | २,०१,३२,०७,०३०.०४ |
| ०.००              | बाहेरून घेतलेले कर्ज (मुदत ठेवीवर)                 |          |                | ०.००              |
|                   | वसुलीसाठी स्विकारलेली बिले                         |          |                |                   |
| ०.००              | ओबीसी (दुबेरजी)                                    |          |                | ०.००              |
| १,२८,९०,७४३.७४    | थकव्याज तरतूद                                      |          |                | १,४३,५६,७९४.७४    |
| १,२३,३४,९३६.७४    | कर्जावरील (एन.पी.ए.)                               |          | १,३४,४३,७९६.७४ |                   |
| ५,५५,८०७.००       | गुंतवणूकीवरील                                      |          | ९,१२,९९८.००    |                   |
| ६३,५१,५१४.००      | व्याज देणे                                         |          |                | ५९,२०,२२२.००      |
| ६३,५१,५१४.००      | ठेवीवरील व्याज देणे                                |          | ५९,२०,२२२.००   |                   |
| १,१४,४७,८९४.२४    | इतर देणी                                           | क        |                | ८२,९१,७६९.४९      |
| १,२०,०७,७९९.६१    | नफा तोटा खाते                                      |          |                | १,४४,२६,६०३.५५    |
| ८१२.६७            | मागील वर्षाचा शिल्लक नफा                           |          | ३,३६२.६१       |                   |
| १,२०,०६,९८६.९४    | चालु वर्षाचा नफा                                   |          | १,४४,२३,२४०.९४ |                   |
| १,९८,८०,८१,५०५.७१ | एकूण रु.                                           |          |                | २,२२,३६,६५,८८५.८२ |

तपासले असून शेच्यास पात्र राहून बरोबर आहे

वैधानिक लेखापरिक्षक

सी.ए. श्री. ओमप्रकाश एम.जाजु

चार्टर्ड अकाउंटंट

एफ.आर.एन. ११६४०३ डब्ल्यु

प्रो. ओमप्रकाश मांगीलाल जाजु

दि. ३०/०८/२०२१

भास्कर शिंदे

मुख्य कार्यकारी अधिकारी

बालकिसन धुत

मानद कार्यकारी संचालक



❖ दिनांक ३१ मार्च २०२१ चा ताळेबंद ❖

| ३१.०३.२०२०        | जिंदगी व येणी              | परिशिष्ट | ३१.०३.२०२१     | ३१.०३.२०२१        |
|-------------------|----------------------------|----------|----------------|-------------------|
| ४,२३,४९,९५०.००    | हातातील रोख शिल्लक         |          |                | ६,१६,५४,७९३.००    |
| ११,५०,५१,२०१.००   | इतर बँकेतील शिल्लक         | ड        |                | ८,६१,१६,६०७.७९    |
| ९३,५८,१२,२९१.००   | गुंतवणूक                   | इ        |                | १,१७,६०,३६,५३६.०० |
| ८३,२९,१६,९८४.७४   | दिलेली कर्जे               | ई        |                | ८२,९८,४५,४९१.४६   |
| ३,४१,८७,०६२.९६    | व्याज येणे                 |          |                | ३,५६,३०,९८७.१४    |
| २,१८,५२,१२६.२२    | अ) गुंतवणूकीवरील           |          | २,२१,८७,१९०.४० |                   |
| १,२३,३४,९३६.७४    | ब) कर्जावरील (एनपीए)       |          | १,३४,४३,७९६.७४ |                   |
| ०.००              | वसुलीसाठी स्विकारलेली बिले |          |                | ०.००              |
| ०.००              | ओ.बी.आर. (दुबेरजी)         |          | ०.००           |                   |
| ४८,९९,०८५.००      | जागा व इमारत               |          |                | ४४,०९,१७७.००      |
|                   | (घसारा वजा जाता)           |          |                |                   |
| १,२३,५१,९२३.१२    | इतर मालमत्ता               | उ        |                | १,१२,२६,९०७.०९    |
|                   | (घसारा वजा जाता)           |          |                |                   |
| १,०५,१३,००७.८९    | इतर येणी                   | ऊ        |                | १,८७,४५,३८६.३४    |
| १,९८,८०,८१,५०५.७१ | एकूण रु.                   |          |                | २,२२,३६,६५,८८५.८२ |

हमी पोटीचे दायीत्व (Bank Guarantees)

३३,२५,०००.००

आकस्मिक देयता (Contingent Liability)

४७,६८,५७३.००

(DEAF Scheme 2014)

सी.ए. विष्णुकांत मंत्री

उपाध्यक्ष

सी.ए. अशोक झंवर

अध्यक्ष



## ❖ दिनांक १.४.२०२१ ते ३१.३.२०२१ वर्षाचे नफातोटा पत्रक ❖

| ३१.०३.२०२०      | खर्चाचा तपशील                                      | परिशिष्ट        | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२१      |
|-----------------|----------------------------------------------------|-----------------|------------|-----------------|
| ११,४४,०७,९३५.६६ | दिलेले व्याज                                       |                 |            | ११,६८,९६,८५५.७३ |
| ११,३९,४४,९६६.७२ | ठेवीवर दिलेले व्याज                                | ११,६८,९६,६६५.०० |            |                 |
| ४,६२,९६८.९४     | बाहेरील कर्जावरील व्याज                            | १९०.७३          |            |                 |
| १,७९,९७,९५४.००  | पगार व भत्ते                                       |                 |            | १,७९,०३,२२८.००  |
| १,५१,८५,६२४.००  | सेवक पगार व भत्ते                                  | १,५२,९१,४३४.००  |            |                 |
| १३,२८,६१५.००    | रजा रोखीकरण                                        | ७,०७,९२२.००     |            |                 |
| ८५,२९९.००       | पी.एफ. अँडमीन चार्जेस                              | ८३,४८०.००       |            |                 |
| ११,६८,८४५.००    | बोनस व एक्सग्रेसिया                                | १३,६०,३४५.००    |            |                 |
| २,२९,५७१.००     | सेवक ग्रॅच्युईटी                                   | ३,८७,२३५.००     |            |                 |
| ०.००            | स्टाफ वेलफेअर खर्च                                 | ७२,८१२.००       |            |                 |
| ५६,५१,९९४.७०    | भाडे, कर व विमा                                    |                 |            | ६१,५९,५६३.२२    |
| ३४,५६,२३६.००    | ऑफिस भाडे, कर, विमा                                | ३४,८०,८५७.००    |            |                 |
| १७,५१,८०६.५०    | ठेवीवरील विमा                                      | २२,२५,०१३.००    |            |                 |
| ४.४३.९५२.२०     | लिज लाईन भाडे                                      | ४,५३,६९३.२२     |            |                 |
| ३,४७,९७९.६३     | छपाई लेखनसामग्री व जाहिरात                         |                 |            | ४४०५८९.९३       |
| २,२९,९५९.६१     | छपाई व लेखनसामग्री                                 | ३,७५,२३६.६३     |            |                 |
| १,१८,०२०.०२     | जाहिरात खर्च                                       | ६५,३५३.३०       |            |                 |
| २२,९२,७६९.४३    | डेस्टॉक, फर्निचर, वाहन, इमारत, लायब्ररी वरील घसारा |                 |            | २०,४६,६५०.०७    |
| ४७,१०,६६३.३५    | इतर खर्च                                           | १               |            | ४८,५९,९१८.१८    |
| ४७,२३,३८३.००    | तरतुदी                                             |                 |            | २८,४३,३२२.१०    |
| ६,१०,५४३.००     | लेखापरीक्षण फी                                     | ६,८७,७०५.१०     |            |                 |
| १,५०,०००.००     | उत्तम जिंदगीवरील संभाव्य तरतूद                     | ०.००            |            |                 |
| ३४,५०,०००.००    | बुडीत व संशयीत कर्ज निधी                           | १५,५०,०००.००    |            |                 |
| ५,१२,८४०.००     | प्रीमिअम अँमोर्टलाईज्ड ऑन गर्व्ह.सेक्यु.           | ६,०५,६१७.००     |            |                 |
| १५,०१,३२,६७९.७७ | एकूण खर्च                                          |                 |            | १५,११,५०,१२७.२३ |
| २,१८,९७,०७०.९४  | आयकरपूर्व नफा                                      | २,०३,५०,२६५.५३  |            |                 |
| ९८,९०,०८४.००    | आयकर (वजावट)                                       | ५९,२७,०२४.५९    |            |                 |
| १,२०,०६,९८६.९४  | निव्वळ नफा                                         |                 |            | १,४४,२३,२४०.९४  |
| १७,२०,२९,७५०.७१ | एकूण रु.                                           |                 |            | १७,१५,००,३९२.७६ |

तपासले असून शेन्यास पात्र राहून बरोबर आहे  
वैधानिक लेखापरिक्षक

सी.ए. श्री. ओमप्रकाश एम.जाजु

चार्टड अकौंटंट

भास्कर शिंदे

बालकिसन धुत

एफ.आर.एन. ११६४०३ डब्ल्यु

मुख्य कार्यकारी अधिकारी

मानद कार्यकारी संचालक

प्रो. ओमप्रकाश मांगीलाल जाजु



## ❖ दिनांक १.४.२०२० ते ३१.३.२०२१ वर्षाचे नफातोटा पत्रक ❖

| ३१.०३.२०२०      | उत्पन्नाचा तपशील                           | ३१.०३.२०२१     | ३१.०३.२०२१      |
|-----------------|--------------------------------------------|----------------|-----------------|
| १६,०७,३९,१२६.३९ | मिळालेले व्याज                             |                | १६,११,३९,८१४.६१ |
| ९,९३,१८,२३१.५०  | दिलेल्या कर्जावरील मिळालेले व्याज          | ९,२३,७०,५२०.८५ |                 |
| ६,०१,९०,३९६.८९  | गुंतवणूकीवर मिळालेले व्याज                 | ६,७५,४५,२०७.७६ |                 |
| १२,३०,४९८.००    | टॅक्स फ्रि बॉन्डवर मिळालेले व्याज          | १२,२४,०८६.००   |                 |
| ३,७४,४२६.१८     | कमीशन व हुंडणावळ                           |                | १,३१,२१६.६८     |
| १,०९,१६,१९८.१४  | इतर किरकोळ उत्पन्न                         |                | १,०२,२९,३६१.४७  |
| ५७,४०,९७९.९१    | लाभांश, म्युच्युअल फंड (ग्रोथ)             | २८,०३,९९७.७७   |                 |
| ७,५५,२६३.१४     | प्रोसेसिंग चार्जेस                         | ६,४१,२९४.०४    |                 |
| २,१२,५७२.१२     | लॉकर भाडे जमा                              | २,२३,५५७.६६    |                 |
| १७,८६,०५८.८४    | इतर उत्पन्न                                | १७,२५,४७२.९०   |                 |
| १४,६७,७५०.००    | गर्व्हमेंट सिक्युरिटीज-विक्रीवर झालेला नफा | ३८,९१,७५०.००   |                 |
| १,२१,५५१.६६     | कॅश हॅण्डलींग चार्जेस                      | १,६५,५०८.२४    |                 |
| ७०,०००.००       | बँक गॅरंटी व सॉल्व्हन्सी फी                | २१,१८६.४४      |                 |
| ५,६९,७४९.८८     | कमिटमेंट चार्जेस                           | ४,६४,४८०.८८    |                 |
| १२,०००.००       | रिकव्हरी इन राईटऑफ अकौन्ट                  | ०.००           |                 |
| ४१,४३८.१९       | टपाल व तार                                 | ८४,५९४.२८      |                 |
| १०००.००         | निवडणुक खर्च                               | ०.००           |                 |
| १,२१,२७७.१५     | सीटीएस क्लिअरिंग चार्जेस                   | ०.००           |                 |
| १६,५५७.२५       | कर्ज थकबाकी वसुली रक्कम                    | ०.००           |                 |
|                 |                                            |                |                 |
|                 |                                            |                |                 |
|                 |                                            |                |                 |
|                 |                                            |                |                 |
| १७,२०,२९,७५०.७१ | एकूण उत्पन्न                               |                | १७,१५,००,३९२.७६ |
|                 |                                            |                |                 |
|                 |                                            |                |                 |
| १७,२०,२९,७५०.७१ | एकूण रु.                                   |                | १७,१५,००,३९२.७६ |

सी.ए. विष्णुकांत मंत्री

उपाध्यक्ष

सी.ए. अशोक झंवर

अध्यक्ष



### ताळेबंद परिशिष्ट - अ राखीव व इतर निधी

| ३१.०३.२०२०      |                                   | ३१.०३.२०२१      |
|-----------------|-----------------------------------|-----------------|
| २,७२,२२,१९०.००  | राखीव निधी                        | ३,०५,०५,३६६.००  |
| १,१२,९९,५६३.००  | इमारत निधी                        | १,४०,००,०००.००  |
| १६,००,०००.००    | लाभांश समीकरण निधी                | २०,००,०००.००    |
| १,०७,२१,०००.००  | गुंतवणूक घसारा निधी               | १,०७,२१,०००.००  |
| ७,५५,०००.००     | सेवक कल्याण निधी                  | ७,५५,०००.००     |
| १,९३,००,०००.००  | गुंतवणूक चढउतार निधी              | २,००,००,०००.००  |
| १५,५०,०००.००    | महेश परिवार कल्याण निधी           | १५,५०,०००.००    |
| ४,००,०००.००     | निवडणूक निधी                      | ९,००,०००.००     |
| ३५,११,०००.००    | आकस्मिक राखीव निधी                | ४७,१२,०००.००    |
| ३०,३६,०००.००    | तांत्रिक विकास निधी               | ३७,३६,०००.००    |
| १३,००,०००.००    | रौप्यमहोत्सव निधी                 | २०,००,०००.००    |
| १९,२५,०००.००    | शिक्षण निधी (सभासद,संचालक व सेवक) | २५,२६,०००.००    |
| १,६९,५०,०००.००  | बुडीत व संशयित कर्ज निधी          | २,००,००,०००.००  |
| ४६,५०,०००.००    | उत्तम जिंदगीवरील संभाव्य तरतूद    | ४६,५०,०००.००    |
|                 |                                   |                 |
| १०,४२,१९,७५३.०० | एकूण रु.                          | ११,८०,५५,३६६.०० |

### ताळेबंद परिशिष्ट - ब ठेवी व अन्य खाती

| ३१.०३.२०२०        |                                        | ३१.०३.२०२१        |
|-------------------|----------------------------------------|-------------------|
|                   | <b>अ) चालू ठेवी</b>                    |                   |
| ११,८९,३२,२५४.९६   | व्यक्तीश:                              | १८,७५,९६,४५०.३०   |
| ४,८९,२७,८४७.५६    | इतर सहकारी संस्था                      | २,४६,४३,१११.८१    |
| १६,७८,६०,१०२.५२   | एकूण रु.                               | २१,२२,३९,५६२.११   |
|                   | <b>ब) बचत ठेवी</b>                     |                   |
| २३,०१,८५,९४४.६८   | व्यक्तीश:                              | २७,२७,२९,६९८.२६   |
| ६२,२४,९४३.४४      | इतर सहकारी संस्था                      | ४९,०४,०१६.२२      |
| २३,६४,१०,८८८.१२   | एकूण रु.                               | २७,७६,३३,७१४.४८   |
|                   | <b>क) मुदत ठेवी</b>                    |                   |
| २६,५३,१८,५१३.००   | व्यक्तीश: मुदत ठेवी                    | २७,३३,६०,९९२.००   |
| ६,५९,९४,७५२.००    | मुदत ठेवी (इतर सहकारी संस्था)          | ९,१४,५०,१३५.००    |
| ८१,२२,२४,४०४.१६   | पुनर्गुंतवणूक ठेवी (व्यक्तिश)          | ८६,८२,२३,३२८.१६   |
| १६,६४,५७,०३७.००   | पुनर्गुंतवणूक ठेवी (इतर सहकारी संस्था) | २०,१०,९८,४२२.००   |
| ३,१४,२८,०२८.६४    | मुदत संपलेल्या ठेवी                    | ४,४६,४९,१८४.६४    |
| २७,०४३.००         | अल्पबचत ठेवी                           | २४,१००.००         |
| २२,६५,३८४.००      | महेश दाम दुप्पट ठेवी                   | ००.००             |
| ४९,८४४.००         | अल्पबचत सिक्युरिटी ठेवी                | ५१,८६०.००         |
| ८२,१९,६०६.००      | रिकसिंग ठेवी                           | ६७,३८,६४७.००      |
| ३,०९,०५,०२९.००    | महेश दाम तिप्पट ठेव योजना              | ३,४१,७८,५१७.००    |
| १,३८,२८,८९,६४०.८० | एकूण रु.                               | १,५१,९७,७५,२६५.८० |
|                   |                                        |                   |
| ४४,६१,०९४.६८      | <b>ड) कर्ज खात्यावरील जमा बाकी</b>     | ३५,५८,४८७.६५      |
| १,७९,१६,२१,७२६.१२ | एकूण (अ+ब+क+ड)                         | २,०१,३२,०७,०३०.०४ |



## ताळेबंद परिशिष्ट - क इतर देणी

| ३१.०३.२०२०            |                             | ३१.०३.२०२१          |
|-----------------------|-----------------------------|---------------------|
|                       | <b>अ) इतर देणी</b>          |                     |
| २९,०००.००             | आरसी बुक डिपॉझिट            | ६,०००.००            |
| १३,१२५.००             | व्यवसाय कर                  | १२,७५०.००           |
| २०,०००.००             | शेअर्स अनामत रक्कम          | ३४,२००.००           |
| ४,५४,४६३.००           | पे-ऑर्डर देणे               | ४,०६,७००.००         |
| २,२०,४५०.००           | बिल्स देणे                  | २,०६,३३८.००         |
| ५३,१३,९६७.००          | टी.डी.एस देणे               | १४,११,३६१.००        |
| ८१,२२४.००             | सँड्री क्रेडीटर्स           | १,२७,८७७.००         |
| ४२,२५८.५७             | डीईएफ फंड २०१४ देणे         | ४२,११०.५०           |
| १४,९४,३१०.००          | लाभांश देणे                 | १४,०१,८३८.००        |
| १२,२७,६०६.६९          | अनक्लेम डी.डी./पी.ओ.पेअेबल  | ८,३९,१६४.६९         |
| १,७२,५९४.००           | सेवक भविष्य निर्वाह निधी    | १,७६,०३८.००         |
| १,०१,११०.४९           | स्टेट जी.एस.टी. देणे        | १,०९,२२३.१५         |
| १,०१,११०.४९           | सेन्ट्रल जी.एस.टी. देणे     | १,०९,२२३.१५         |
| <b>९२,७१,२१९.२४</b>   | <b>एकूण रु.</b>             | <b>४८,८२,८२३.४९</b> |
|                       | <b>ब) तरतुदी</b>            |                     |
| ४,७०,०००.००           | ऑडिट फी                     | ५,१४,२०५.००         |
| ३,९९,१९४.००           | रजा रोखीकरण देणे            | ५,३४,३९६.००         |
| १३,०७,४८१.००          | बोनस अँड एक्स ग्रेसिया देणे | १३,६०,३४५.००        |
| ०.००                  | आयकर देणे                   | १०,००,०००.००        |
| <b>२१,७६,६७५.००</b>   | <b>एकूण रु.</b>             | <b>३४,०८,९४६.००</b> |
| <b>१,१४,४७,८९४.२४</b> | <b>एकूण (अ + ब)</b>         | <b>८२,९१,७६९.४९</b> |

## ताळेबंद परिशिष्ट - ड इतर बँकातील शिल्लक (चालू खाती)

| ३१.०३.२०२०             |                                      | ३१.०३.२०२१            |
|------------------------|--------------------------------------|-----------------------|
| ४,७७,३४,५१६.५४         | आयडीबीआय बँक, नाशिक                  | १,१९,१५,३५७.८७        |
| ४,८६,९०,८२७.७६         | बँक ऑफ बडोदा / विजया बँक, नाशिक शाखा | ३,५०,७४,३००.६८        |
| ४१,११३.००              | सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सातपूर शाखा   | १०,६७०.५०             |
| ५,१९,६४३.००            | पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक      | ७,७८,५२३.००           |
| १,१३,७५७.५२            | स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक            | २,१२,९३१.५२           |
| १,५६,९४९.२२            | नाशिक जि.म.स. बँक लि., आग्रारोड शाखा | १,३३,९४३.३२           |
| ४५,२२,४०६.२३           | एचडीएफसी बँक लि.                     | १९,३९,५३१.४१          |
| १,३२,७१,९८७.७३         | येस बँक लि. नाशिक शाखा               | ३,६०,५१,३४९.४९        |
| <b>११,५०,५१,२०१.००</b> | <b>एकूण रु.</b>                      | <b>८,६१,१६,६०७.७९</b> |



## ताळेबंद परिशिष्ट - इ गुंतवणुक

| ३१.०३.२०२०      |                                                           |                 | ३१.०३.२०२१      |
|-----------------|-----------------------------------------------------------|-----------------|-----------------|
|                 | i) मुदत ठेवी                                              |                 |                 |
| ०.००            | एयु फायनान्स बँक लि.                                      | १,००,००,०००.००  |                 |
| १३,००,०००.००    | आयडीबीआय बँक (इमारत निधी)                                 | १३,३७,२४८.००    |                 |
| १६,८१,९४५.००    | आयडीबीआय बँक (लाभांश निधी)                                | ५,३६,१९३.००     |                 |
| २०,१५,८८४.००    | आयडीबीआय बँक (शिक्षण निधी संभासद, संचालक व सेवक)          | ७,५६,०३२.००     |                 |
| ७,९४,११०.००     | आयडीबीआय बँक (सेवक कल्याण निधी)                           | २,४२,९५७.००     |                 |
| ३६,६७,४४०.००    | आयडीबीआय बँक (आकस्मिक निधी)                               | १५,१३,१३६.००    |                 |
| १६,५५,०३८.००    | आयडीबीआय बँक (महेश परिवार कल्याण निधी)                    | १,५०,१३४.००     |                 |
| ३१,५७,०५४.००    | आयडीबीआय बँक (तांत्रिक विकास निधी)                        | १५,१३,१३६.००    |                 |
| १३,५९,५९६.००    | आयडीबीआय बँक (रौप्यमहोत्सव निधी)                          | ५,३६,१९३.००     |                 |
| ४,१४,८९९.००     | आयडीबीआय बँक (निवडणूक निधी)                               | २,१४,४७७.००     |                 |
| २,००,००,०००.००  | आयडीबीआय बँक (मुदत ठेवी)                                  | ५,९९,००,०००.००  |                 |
| ३,९५,००,०००.००  | बँक ऑफ बडोदा, / विजया बँक नाशिक                           | ३,९५,००,०००.००  |                 |
| १,००,००,०००.००  | पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक लि.                       | १,०१,११,२०५.००  |                 |
| १,५१,००,०००.००  | ठाणे जनता को-ऑप. बँक लि.                                  | ०.००            |                 |
| १,५०,००,०००.००  | सारस्वत को ऑप बँक लि.                                     | ०.००            |                 |
| ९९,००,०००.००    | जी.पी.पारसीक जनता सहकारी बँक लि.                          | ०.००            |                 |
| १,९९,००,०००.००  | इंडियन ओवरसिक जनता सह.बँक                                 | ४,९४,००,०००.००  |                 |
| ८०,४१,७२७.००    | स्टेट बँक ऑफ इंडिया                                       | ८०,४१,७२७.००    |                 |
| २,००,००,०००.००  | येस बँक लि.                                               | ०.००            |                 |
| ५,१६,००,०००.००  | एचडीएफसी बँक                                              | २,१४,००,०००.००  |                 |
| १,९५,००,०००.००  | बँक ऑफ इंडिया                                             | ४,४५,००,०००.००  |                 |
| १,५१,००,०००.००  | बेसीन कॅथलिक को.बँक लि.                                   | ०.००            |                 |
| १,९५,००,०००.००  | आयसीआयसीआय बँक                                            | १,९९,००,०००.००  |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (इमारत निधी)                         | २७,००,०००.००    |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (आकस्मित निधी)                       | ३२,००,०००.००    |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (लाभांश निधी)                        | १५,००,०००.००    |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (शिक्षण निधी, संभासद, संचालक व सेवक) | १८,००,०००.००    |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (निवडणुक निधी)                       | ७,००,०००.००     |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (मुदत ठेव)                           | ४,००,००,०००.००  |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (महेश परिवार कल्याण निधी)            | १४,००,०००.००    |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (रौप्यमहोत्सव निधी)                  | १५,००,०००.००    |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (सेवक कल्याण निधी)                   | ५,५०,०००.००     |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (राखीव निधी)                         | ५,००,०००.००     |                 |
| ०.००            | युनियन बँक ऑफ इंडिया (तांत्रिक विकास निधी)                | २२,५०,०००.००    |                 |
| २७,९१,८७,६९३.०० | एकूण रु.                                                  |                 | ३२,५६,५२,४३८.०० |
|                 | ii) सरकारी रोखे                                           |                 |                 |
| ५८,०५,४६,८४८.०० | सरकारी रोखे                                               | ६६,९३,०६,३४८.०० |                 |
| ३,००,००,०००.००  | सरकारी रोखे (राखीव निधी)                                  | ३,००,००,०००.००  |                 |
| १,००,००,०००.००  | सरकारी रोखे (इमारत निधी)                                  | १,००,००,०००.००  |                 |
| ६२,०५,४६,८४८.०० | एकूण रु.                                                  |                 | ७०,९३,०६,३४८.०० |



## ताळेबंद परिशिष्ट - इ गुंतवणुक

| ३१.०३.२०२०      |                                              | ३१.०३.२०२१        |
|-----------------|----------------------------------------------|-------------------|
|                 | iii) टॅक्स फ्री बॉन्ड व डिबेंचर्स            |                   |
|                 | टॅक्स फ्री बॉन्ड                             |                   |
| २९,०७,०००.००    | हौसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन      | २९,०७,०००.००      |
| ३६,०८,०००.००    | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन            | ३६,०८,०००.००      |
| २९,७०,०००.००    | नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया                | २९,७०,०००.००      |
| २७,०५,०००.००    | नॅशनल हौसिंग बॉर्ड                           | २७,०५,०००.००      |
| ३६,२४,०००.००    | नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन                  | ३६,२४,०००.००      |
| २,५७,०००.००     | पावर फायनान्स कॉर्पोरेशन लि.                 | २,५७,०००.००       |
|                 | नॉन कनव्हर्टेबल डिबेंचर्स व बॉन्ड            |                   |
| १,००,००,०००.००  | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया                     | १,००,००,०००.००    |
| १,००,००,०००.००  | एस.बी.आय.कार्ड अँड पेमेंट सर्व्हिस प्रा. लि. | १,००,००,०००.००    |
| ०.००            | रुरल इलेक्ट्रीफिकेशन कारपोरेशन लि.           | १,००,००,०००.००    |
| ०.००            | पावर फायनान्स कॉर्पोरेशन लि.                 | १,००,००,०००.००    |
| ३,६०,७१,०००.००  | एकूण रु.                                     | ५,६०,७१,०००.००    |
|                 | iv) लिक्विड फंड                              |                   |
| ०.००            | अॅक्सीस म्युचुअल फंड                         | १,२५,००,०००.००    |
| ०.००            | डीएसपी म्युचुअल फंड                          | १,००,००,०००.००    |
| ०.००            | कोटक महिंद्रा म्युचुअल फंड                   | १,२५,००,०००.००    |
| ०.००            | एलआयसी म्युचुअल फंड                          | १,२५,००,०००.००    |
| ०.००            | निप्पॉन म्युचुअल फंड                         | १,२५,००,०००.००    |
| ०.००            | एसबीआय म्युचुअल फंड                          | १,२५,००,०००.००    |
| ०.००            | युटीआय म्युचुअल फंड                          | १,२५,००,०००.००    |
| ०.००            | एकूण रु.                                     | ८,५०,००,०००.००    |
|                 | v) शेअर्स                                    |                   |
| १०००.००         | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई       | १०००.००           |
| ५५००.००         | नासिक जि.म.स. बँक लि.                        | ५५००.००           |
| २५०.००          | महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे            | २५०.००            |
| ६७५०.००         | एकूण रु.                                     | ६,७५०.००          |
| ९३,५८,१२,२९१.०० | एकूण रु. (i+ii+iii+iv+v)                     | १,१७,६०,३६,५३६.०० |



ताळेबंद परिशिष्ट - ई दिलेली कर्जे

| ३१.०३.२०२०      |                                       | ३१.०३.२०२१      |
|-----------------|---------------------------------------|-----------------|
| ५८,७८,५७,३५४.२४ | १) अल्प मुदत कर्जे                    | ६२,२९,५२,२५८.४६ |
|                 | अ) सुरक्षित                           |                 |
| ९,०१,८८,१२५.५३  | हायपोथिकेशन कर्जे                     | ८,१२,३१,४३७.७४  |
| १३,९२,४९,१८३.१० | सोनेतारण कर्जे                        | १६,१६,९६,६५१.१० |
| २२,६४,८८,४०३.०६ | खेळते भांडवल कर्जे                    | २३,६७,२४,६०७.४४ |
| ४,७०,३७,१६५.००, | मुदत ठेवीवरील कर्जे                   | ४,४३,६९,८६०.००  |
| ८,१३,२५,५६७.८२  | ओव्हर ड्राफ्ट सिक्क्युअर्ड            | ९,५७,२८,९२२.७४  |
| ५८,४२,८८,४४४.५१ | एकूण रु.                              | ६१,९७,५१,४७९.०२ |
|                 | ब) असुरक्षित                          |                 |
| ३५,६८,९०९.७३    | क्लीन कॅश क्रेडिट कर्जे               | ३२,००,७७९.४४    |
| ३५,६८,९०९.७३    | एकूण रु.                              | ३२,००,७७९.४४    |
| २४,५०,५९,६३०.५० | २) मध्यम मुदतीचे कर्जे                | २०,६८,९३,२३३.०० |
|                 | अ) सुरक्षित                           |                 |
| ४,०७,८०,४४८.००  | प्रोजेक्ट फायनान्स                    | २,८०,८९,४४६.००  |
| १,९३,४९,१४७.००  | वाहन तारण कर्जे                       | १,८१,७५,८३८.००  |
| ६,७८,६६,६६०.००  | खेळते भांडवल हप्तेबंदी                | ५,८७,५८,२०३.००  |
| ४३,६६,२८२.००    | अॅडव्हान्स अगॅस्ट रियल इस्टेट         | ४२,९७,३२३.००    |
| १,३६,६७,५५७.००  | टर्म लोन (मुदत कर्जे)                 | १,२२,३७,५६८.००  |
| १८,१५,६२२.००    | हायरपॅचेस कर्जे                       | ५,८७,२८१.००     |
| २,८०,५१,९४३.००  | अॅडव्हान्स अगेन्स्ट मशिनरी तारण कर्जे | १,२३,३७,७०३.००  |
| १,११,१०८.००     | हायपोथिकेशन हप्तेबंदी कर्जे           | ६१,७२२.००       |
| ३,०३,१४०.००     | स्वयंरोजगार कर्जे                     | ४३,१४९.००       |
| २६,००,१९८.००    | शैक्षणिक कर्जे                        | २६,०५,६७७.००    |
| १,१४,११,७०८.००  | गाळा तारण कर्जे                       | १,७०,२९,७२१.५०  |
| ३,९६,८०,७६६.५०  | घरतारण कर्जे                          | ३,७६,०१,२४६.५०  |
| २३,००,०४,५७९.५० | एकूण रु.                              | १९,१८,२४,८७८.०० |
|                 | ब) असुरक्षित                          |                 |
| १,१०,८३,०९१.००  | वैयक्तिक कर्जे                        | १,०५,८४,४१०.००  |
| ३९,७१,९६०.००    | कॅश क्रेडिट कर्जे (हप्तेबंदी)         | ४४,८३,९४५.००    |
| १,५०,५५,०५१.००  | एकूण रु.                              | १,५०,६८,३५५.००  |
| ८३,२९,१६,९८४.७४ | एकूण ( १ + २ )                        | ८२,९८,४५,४९१.४६ |



### ताळेबंद परिशिष्ट - उ इतर मालमत्ता (घसारा वजा जाता)

| ३१.०३.२०२०     |                       | ३१.०३.२०२१     |
|----------------|-----------------------|----------------|
| ३,१८,६२८.१२    | कॉम्प्युटर हार्डवेअर  | २,१९,६०९.२५    |
| ५.००           | कॉम्प्युटर सॉफ्टवेअर  | ३३,३३८.००      |
| १,२६,५०९.००    | इलेक्ट्रिकल           | १,१३,८५८.००    |
| १०,०१,७३५.८०   | मशिनरी अँड इक्विपमेंट | ८,९७,०६८.९२    |
| २,०८,०७८.००    | सिव्हिल वर्क          | १,८७,२७१.००    |
| ९६,२२,९४४.२०   | डेडस्टॉक फर्निचर फीचर | ८८,६२,८४१.९२   |
| १०,७४,०२३.००   | वाहन                  | ९,१२,९२०.००    |
| १,२३,५१,९२३.१२ | एकूण रु.              | १,१२,२६,९०७.०९ |

### ताळेबंद परिशिष्ट - ऊ इतर येणी

| ३१.०३.२०२०     |                                  | ३१.०३.२०२१     |
|----------------|----------------------------------|----------------|
| ८,९०,०००.००    | जागा भाडे डिपॉझीट                | ८,९०,०००.००    |
| ५,२२,७५८.४५    | प्रिंटिंग व स्टेशनरी शिल्लक साठा | ५,१५,९६०.१३    |
| ६,४७,३६२.१३    | एम.एस.ई.बी. डिपॉझीट              | ६,४९,१७०.६३    |
| १८,६०२.००      | टेलिफोन डिपॉझीट                  | १९,८०१.००      |
| २,७८,५३९.७९    | आगाऊ केलेला खर्च                 | २,८७,७२६.०२    |
| ६९,२६९.३२      | कमिशन रिसीव्हेबल (एम.एस.ई.बी.)   | ५५,८३८.५६      |
| ३,७००.००       | स्टॅम्प्स ऑन हॅन्ड               | ८,५००.००       |
| ५२,३०,८८९.००   | प्रीमियम गव्हर्नमेंट सिक्युरिटी  | ४३,२०,०२२.००   |
| २३,००,०००.००   | जमीन आणि इमारतीसाठी आगाऊ         | १,००,००,०००.०० |
| ०.००           | कंत्राटदाराला आगाऊ दिलेले पैसे   | ९,००,०००.००    |
| ०.००           | संड्री डेबीटर्स                  | ५१,०००.००      |
| ३,८६,९७०.५०    | रिकवरी चार्जेस येणे              | ३,३६,४८५.००    |
| ५०,७८९.७०      | डिईएफ स्किम २०१४ (क्लेम)         | ३०,५४४.००      |
| १,०८,५६८.००    | एटीएम कार्ड स्टॉक                | ८५,५४२.००      |
| ०.००           | कोविड-१९ एक्स ग्रशिया रिसीव्हेबल | ५,९०,०७२.००    |
| ५,५५९.००       | लायब्ररी                         | ४,७२५.००       |
| १,०५,१३,००७.८९ | एकूण रु.                         | १,८७,४५,३८६.३४ |

**लॉकर्स  
सुविधा  
उपलब्ध**





नफा तोटा पत्रक परिशिष्ट - १ इतर खर्च

| ३१.०३.२०२०   |                                         | ३१.०३.२०२१   |
|--------------|-----------------------------------------|--------------|
| ८,४३,५०८.००  | वीज बिल खर्च                            | ६,८८,७०५.५०  |
| २६,०००.००    | कायदेशीर खर्च                           | ३,५००.००     |
| १,७७,६७२.५३  | टपाल व टेलिफोन                          | १,८५,२२३.९९  |
| ६,०९,९६८.६६  | दुरुस्ती व देखभाल खर्च                  | ५,९७,०९४.०८  |
| ३,०२,५९३.३६  | कॉम्प्युटर दुरुस्ती व देखभाल            | ३,६५,३००.५०  |
| १४,१७६.७६    | वाहन खर्च                               | २४,२८७.१६    |
| ४,४४,२५१.५६  | इतर खर्च                                | ३,७५,०४७.१०  |
| १,४८,९८८.००  | प्रवास खर्च                             | ७८,७८६.००    |
| ५,११२.००     | महाराष्ट्र लेबर वेल्फेअर कॉन्ट्रीब्युशन | ४,९६८.००     |
| २,४३,४५२.५४  | एटीएम चार्जेस                           | १,१९,०२१.०४  |
| ६८,९७९.७३    | बैंक चार्जेस                            | ५६,६२२.४८    |
| ५,२३,८११.००  | बैंक सिक्युरिटी गार्ड चार्जेस           | ५,६४,७९९.००  |
| २,५००.००     | व्यवसायकर                               | २,५००.००     |
| ५४,९८५.००    | संचालक मंडळ व समिती सभा खर्च            | ३०,५५१.००    |
| २१,३७१.००    | वर्धापनदिन खर्च                         | १०,७६४.००    |
| २५,७५०.००    | सल्लागार मेहनताना                       | ४८,५००.००    |
| १,८७,८५९.६२  | वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च             | ९६,७५०.९८    |
| ७०,०००.००    | असोसिएशन फेडरेशन वर्गणी                 | ७२,०००.००    |
| ९४,७६३.००    | संचालक मंडळ प्रशिक्षण खर्च              | ०.००         |
| २७,५६०.३६    | सेवक प्रशिक्षण खर्च                     | ०.००         |
| १,१०,०००.००  | व्यावसायिक खर्च                         | १,८५,९५८.००  |
| ६३,६३२.६८    | वाहन इंधन खर्च (कॅश व्हॅन)              | ५९,३७७.४०    |
| ४,६८२.९८     | सिबील चार्जेस                           | २,६०७.८६     |
| २१,०००.००    | डोनेशन                                  | ०.००         |
| ४,८६,७२४.९०  | सी.जी.एस.टी./एस.जी.एस.टी.पेड            | ७,०५,०२७.६०  |
| १६,७५५.६७    | आय.जी.एस.टी.पेड                         | २७,२२८.४३    |
| १,१४,५६४.००  | शाखा स्थलांतर                           | ०.००         |
| ०.००         | मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९)      | ५,००,०००.००  |
| ०.००         | कोविड-१९ खर्च                           | ५५,२९८.०६    |
|              |                                         |              |
| ४७,१०,६६३.३५ | एकूण रु.                                | ४८,५९,९१८.१८ |



## वैधानिक लेखा परिक्षकांचा अहवाल

(महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम ८१ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ६१ (३) अन्वये द्यावयाचा)

मी, श्री महेश को ऑप बँक लि. नाशिक या बँकेचा सोबत जोडलेला दि. ३१.३.२०२१ या दिनांकाचा ताळेबंद व सन २०२० -२०२१ या सहकारी वर्षाचे नफा-तोटा पत्रक तपासले असून अहवाल करतो कि,

१. आर्थिक विवरण पत्रकाबाबत वैधानिक लेखापरिक्षण अभिप्राय :-

श्री महेश को ऑप बँक लि. नाशिक जि नाशिक या बँकेचे व सर्व शाखांचे दि.०१/०४/२०२० ते दि.३१/०३/२०२१ या वर्षातील आर्थिक विवरण पत्रकांचे लेखापरिक्षण केलेले असून, त्यामध्ये दि.३१/०३/२०२१ या दिनांकाचा ताळेबंद त्या दिनांकास संपणारे नफा-तोटा पत्रक या सहकारी वर्षाचे नफा तोटा पत्रक आणि त्या समाविष्ट केलेल्या हिशाबाच्या धारणाच्या अर्थपुण साराश व इतर स्पष्टीकरणात्मक माहितीचा समावेश आहे.

२. आर्थिक विवरण पत्रकाबाबत व्यवस्थापनाची जबाबदारी :

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि त्या अंतर्गत बनविलेले नियमान्वये आर्थिक विवरण पत्रके तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. सदर जबाबदारी मध्ये आर्थिक पत्रके तयार करतांना अपहार किंवा चुक यामुळे होणाऱ्या लक्षनिय चुकांपासून मुक्त राहतील अशा प्रकारचे अंतर्गत नियंत्रण ठेवणेबाबत संकल्पना तयार करणे व ते अंमलात आणणे याचा समावेश असेल.

३. लेखा परिक्षकाची जबाबदारी :

आर्थिक हिशोब पत्रके बनविणे ही बँकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असून त्यावर मत प्रदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आमचे लेखापरिक्षण हे भारतीय सनदी लेखापाल संस्था यांनी तयार केलेल्या तपासणीसाठी लागू असलेले मान दंड व महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यास अनुसरून केलेली आहे. ह्या मापदंडानुसार आम्हाला आमच्या तपासणीची आणखी आणि अंमलबजावणी अशा प्रकारे करावी लागते की ज्या येणे ह्या हिशोबात लक्षणीय चुका नाहीत ह्याची सर्वसाधारण अशी खात्री पटल.

४. लेखा परिक्षणामध्ये उघड न केलेले दोष आणि रक्कम पुरावा जमा करण्याची पध्दत आहे. व ते लेखापरिक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरण पत्रामधील धोक्याचे निर्धारण करण्याची पध्दत जर ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबून आहे. बँकेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनेच्या वापराची पध्दत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखा परिक्षणामध्ये जमाखर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनेचा वापर आणि जमा खर्चाचा त्याचप्रमाणे संपूर्ण आर्थिक विवरण पत्रकांचे सादरीकरण यांचा समावेश आहे.

५. आमच्या लेखा परिक्षणासाठी माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती सर्व माहिती पुरावे व खुलासे आम्हाला उपलब्ध झाले आहेत.

अभिप्राय :

६. आमच्या मते आणि आम्हाला मिळालेल्या माहिती व खुलाशाच्या आधारे व आवश्यक असलेल्या माहितीच्या आधारे सदर बँकेचे हिशोब व एकत्रित दिलेल्या टिपणी व महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० चा कायदा, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ व इतर लागू असलेल्या कायद्यानुसार तसेच बँकेसाठी लागणारे निबंधकाने वेळोवेळी जारी केलेले परिपत्रकानुसार आणि भारतामध्ये सर्वसाधारणपणे वापरली जाणारी हिशोबी तत्त्वानुसार सत्य व रास्त स्थिती दर्शवितात.

१. ताळेबंदाच्या बाबतीत दि. ३१/०३/२०२१ ची संस्थेची स्थिती दर्शवितात. २. नफा-तोटा पत्रकाचे बाबतीत त्या दिनांकास संपणाऱ्या वर्षाचे अगर मुदतीच्या संस्थेच्या नफ्याच्या/ तोट्यांची आमच्या सोबत जोडलेल्या लेखापरिक्षण अहवाल भाग अ, ब आणि क मध्ये केलेल्या अवलोकनास पात्र राहून सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहे.

७. इतर कायदेशीर व नियमावली संदर्भात अभिप्राय : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंद नफा आणि तोटा पत्रक तयार करणेत आलेली आहेत.

८. मी अहवाल देतो की :

अ) लेखापरिक्षणाच्या उद्देशासाठी आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती सर्व माहिती व खुलासे मला उपलब्ध झाले आहेत व ते पुरेशे आहेत.

ब) आमच्या तपासणीतून जितपत दृष्टीपत्तीस येईल, त्याप्रमाणे संस्थेने केलेले व्यवहार हे संस्थेच्या आधिकार मर्यादेच्या आतील आहेत.

क) आमच्या लेखापरिक्षासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेली विवरणपत्रे योग्य व परिपूर्ण आहेत.

९. आमच्या मताप्रमाणे ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक हिशोबाची पुस्तके व विवरण पत्रकानुसार जुळतात.

१०. मी पुढे असा अहवाल देतो की :

१. या अहवालासंदर्भातील ताळेबंद व नफा-तोटा पत्रके हिशोबाची पुस्तके व विवरण पत्रकानुसार जुळतात.

२. आमच्या मते पुस्तकांच्या तपासणीतून जितपत दृष्टीपत्तीस येईल त्यावरून बँकेने कायद्यानुसार आवश्यक अशी ती हिशोबाची पुस्तके ठेवली आहेत.

३. बँकेच्या शाखांचा हिशोबांची तपासणी करून आलेले शाखा लेखापरिक्षकाचे अहवाल हे आमच्या लेखापरिक्षण अहवाल तयार करतांना योग्य त्या ठिकाणी विचारात घेणेत आलेले आहेत.

४. बँकेस चालू तपासणी कालावधी सन २०२०-२१ साठी ऑडीट वर्ग "अ" देणेत येत आहे.

स्थळ :- नाशिक

दिनांक :- ३०/०८/२०२१

UDIN:- 21034523AAAABK1400



ओमप्रकाश मांगीलाल जाजू  
सनदी लेखापाल, नाशिक  
Membership No. 034523  
FRN 116403W



## Notes forming part of the profit and loss a/c for the year ended 31st march 2021 and Balance Sheet as on even date.

Notes forming part of Balance Sheet as at 31st March, 2021 and Profit and Loss Account for the year ended 31st March, 2021

### **Overview:**

Shree Mahesh Co-Op. Bank Ltd., Nashik was incorporated in 1997 and has completed its 24 years of providing wide range of banking services including commercial and retail banking products.

#### **1) Accounting Convention:**

The financial statement are drawn up keeping in mind the historical cost and going concern concept and in accordance with generally accepted accounting principles and practices prevailing in the Co-operative banks in India except otherwise stated.

#### **2) Revenue Recognition:**

Income & Expenditure are accounted on accrual basis except as below:-

- Interest income on and recoveries in Non-performing assets are recognized on realization basis as per RBI guidelines. However, recovery in suit filed, decreed accounts/compromise cases/Cases settled under One Time Statement scheme are accounted as per terms of decree/settlement.
- Interest on overdue bills is recognized on realization basis as per RBI guidelines.
- Commission, exchange and brokerage are recognized on realization basis except Bank Guarantee and MSEB bill collection commission.
- Interest on fixed deposits, securities etc. is recognized on accrual basis in case it is serviced regularly.
- Dividend Income :- It is identified that bank has correctly recorded dividend on realization basis.
- Leave encashment paid during the year is debited profit & loss A/c.
- Various charges collected on account of Postage and on other Miscellaneous heads have been recognized as income after netting off the actual expenses incurred under the respective head.

#### **3) Investment :**

- The entire SLR investment portfolio of the bank have been classified into :-
- Held to Maturity (HTM)
- Available for sale (AFS)

In term of guidelines of RBI :

- Investments are valued as per the directives issued by RBI from time to time and in line with the methodology suggested by Fixed Income Money Market and Derivatives Association of India (FIMMDA)
- Securities under "Available for sale" category are valued at cost or market price whichever is lower.
- Securities are valued Script-wise and aggregated category-wise. Depreciation /Appreciation under each category are netted and the net depreciation Provided for, while net appreciation is ignored.
- Investment classified under Held to Maturity category, have been carried at acquisition cost. In case of securities wherein the acquisition cost is more than the face value, the premium amount is amortized over the remaining period of maturity.

#### **4) Advance :-**

- Advances are classified into Standard, Sub-Standard, doubtful and loss assets in accordance with the guidelines issued by the RBI from time to time. (Subject to our remarks on categorization of advances in Part 'A'.
- Provision on advances categorized under Sub-Standard, doubtful and loss assets in accordance with the guidelines issued by the RBI. In addition a general provision is made on all the standard assets as per RBI guidelines
- The unrealized interest in respect of all advances is provided separately under "Interest Receivable A/c" as per the directives issued by the RBI.

#### **5) DEAF - Scheme 2014 :-** In accordance with the "The Depositor Education and Awareness Fund Scheme, 2014" formulated by RBI, during F.Y. 2020-21, the Bank has identified and transferred Rs.6.84 Lacs to the Depositor Education and Awareness Fund as per details below:



| Particulars                                     | F.Y.<br>2019-20 | F.Y.<br>2020-21 |
|-------------------------------------------------|-----------------|-----------------|
| Opening balance of amounts transferred to DEAF  | 25.18           | 41.49           |
| Add: Amount transferred to DEAF during the year | 16.31           | 6.84            |
| Less: Amount reimbursed by DEAF towards claims* | 0.00            | 0.64            |
| Closing balance of amounts transferred to DEAF  | 41.49           | 47.69           |

#### 6) Fixed Assets :-

- All Fixed Assets are stated at their historical cost inclusive of incidental expenses incurred on acquisition.
- Depreciation is calculated at WDV basis of Fixed Assets. Depreciation on original value is debited to profit & loss A/c. In case of Computers, UPS systems, software and Peripherals depreciation is calculated on SLM basis. However, the computers & IT assets which are in use have been recorded at nominal value of Rs. 1.

#### Rate of depreciation for fixed asset are as under:

| Particulars           | Method of charging depreciation | Depreciation rate |
|-----------------------|---------------------------------|-------------------|
| Buildings/Premises    | Written Down Value              | 10% WDV           |
| Furniture/ Fixtures   | Written Down Value              | 10% WDV           |
| Other dead stock      | Written Down Value              | 10% WDV           |
| Vehicle               | Written Down Value              | 15% WDV           |
| Machinery & Equipment | Written Down Value              | 15% WDV           |
| Computers             | Straight Line                   | 33.33% SLM        |

The discrepancies pertaining to Depreciation charged to Head office is detailed in part B-II

#### 7) Staff Retirement Benefits :-

- The bank contributes to employee's provident fund & it is managed by provident fund commissioner.
- As per AS 15 bank required to make provision towards leave encashment liability of its employees on the basis of actuarial valuation. However we cannot comment on its adequacy as actuarial valuation is not obtained.

#### 8) Related Party Disclosure :- [AS-18]

Related parties for a bank are its parent subsidiary (ies), associates/joint ventures, Key Management Personnel (KMP) and relatives of KMP. KMP are the whole time directors for an Indian bank and chief executive officer for a foreign bank having branches in India Relatives of KMP would be on the lines indicated in Section 45S of the RBI Act, 1934.

#### 9) Impairment of assets :-

As per AS-28 issued by ICAI, An enterprise should be assess at each balance sheet date whether there is any indication that an asset may be impaired. If any such indication exists, the enterprise should estimate the recoverable amount of the asset. An impairment loss should be recognized as an expense in the statement of profit & loss immediately.



## ❖ CASH FLOW STATEMENT

(Rs. In Lakhs)

| Sr. No. | PARTICULARS                                             | 2020-2021       |
|---------|---------------------------------------------------------|-----------------|
|         | <b>A) Cash Flow From Operating Activity</b>             |                 |
| 1       | Increase in Net Profit                                  | 24.19           |
| 2       | Increase in Deposits From Customers                     | 2215.85         |
| 3       | Decrease in Loans & Advances                            | 30.72           |
| 4       | Increase in Investments                                 | (2402.25)       |
| 5       | Increase in Reserves                                    | 138.35          |
| 6       | Increase in Interest Receivable                         | (14.44)         |
| 7       | Decrease in Interest Payable                            | (4.31)          |
| 8       | Increase in other Assets                                | (82.37)         |
| 9       | Decrease in other Liabilities                           | (16.90)         |
| 10      | Increase / Decrease in Branch Adjustments (Assets)      | 0.00            |
|         | <b>Net Cash Flow from Operating Activity</b>            | <b>(111.17)</b> |
|         | <b>B) Cash Flow From Investing Activity</b>             |                 |
| 11      | Decrease in Fixed Assets                                | 16.21           |
|         | <b>Net Cash Flow from Investing Activity</b>            | <b>16.21</b>    |
|         | <b>C) Cash Flow From Financing Activity</b>             |                 |
| 12      | Decrease in Share Capital                               | (1.34)          |
|         | <b>Net Cash Flow From Financing Activity</b>            | <b>0.00</b>     |
|         | <b>Net Increase/Decrease in Cash &amp; Bank Balance</b> | <b>(96.29)</b>  |
|         | <b>Equivalent (A+B+C)</b>                               |                 |
|         | <b>Opening Cash and Bank Balance</b>                    | <b>1574.01</b>  |
|         | <b>Closing Cash and Bank Balance</b>                    | <b>1477.72</b>  |

## ❖ बैंकर्स

|    |                                            |    |                        |
|----|--------------------------------------------|----|------------------------|
| १) | आयडीबीआय बैंक लि.                          | ५) | सेंट्रल बैंक ऑफ इंडिया |
| २) | एचडीएफसी बैंक                              | ६) | स्टेट बैंक ऑफ इंडिया   |
| ३) | महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बैंक लि., मुंबई    | ७) | येस बैंक लि.           |
| ४) | नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह. बैंक लि., नाशिक | ८) | बैंक ऑफ बडोदा          |

| उत्पन्नाचा रुपया असा आला |      | खर्चाचा रुपया असा गेला |      |
|--------------------------|------|------------------------|------|
| कर्जावरील व्याज          | ०.५४ | ठेवीवरील व्याज         | ०.६८ |
| गुंतवणूकीवरील व्याज      | ०.४० | प्रशासकीय खर्च         | ०.१७ |
| कमिशन व हुंडणावळ         | ०.०१ | घसारा                  | ०.०१ |
| इतर उत्पन्न              | ०.०५ | तरतुदी                 | ०.०५ |
| -                        | -    | नफा                    | ०.०९ |
| एकूण                     | १.०० | एकूण                   | १.०० |





❖ सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक ❖  
(Budget for the Year 2021-2022)

| उत्पन्नाचा तपशील          | सन २०२०-२०२१ चा अंदाज | प्रत्यक्ष उत्पन्न २०२०-२०२१ | अंदाज पत्रकीय उत्पन्न २०२१-२०२२ |
|---------------------------|-----------------------|-----------------------------|---------------------------------|
| कर्जावर मिळणारे व्याज     | ९,५०,००,०००.००        | ९,२३,७०,५२०.८५              | ९,५०,००,०००.००                  |
| गुंतवणूकीवर मिळणारे व्याज | ७,१०,००,०००.००        | ७,१५,७३,२९१.५३              | ७,२०,००,०००.००                  |
| कमिशन व हुंडणावळ          | ४,००,०००.००           | १,५२,४०३.१२                 | ४,००,०००.००                     |
| इतर उत्पन्न               | ५६,००,०००.००          | ७४,०४,१७७.२६                | ८०,००,०००.००                    |
| एकूण रु.                  | १७,२०,००,०००.००       | १७,१५,००,३९२.७६             | १७,५४,००,०००.००                 |

| खर्चाचा तपशील                           | सन २०२०-२०२१ चा अंदाज | प्रत्यक्ष खर्च २०२०-२०२१ | अंदाज पत्रकीय खर्च २०२१-२०२२ |
|-----------------------------------------|-----------------------|--------------------------|------------------------------|
| ठेवीवर दिलेले व्याज                     | १,१९,५००,०००.००       | ११,६८,९६,६६५.००          | १२,००,००,०००.००              |
| बाहेरील कर्जावरील व्याज                 | १,००,०००.००           | १९०.७३                   | १,००,०००.००                  |
| सेवक पगार व भत्ते                       | १,५३,००,०००.००        | १,५३,७४,९१४.००           | १६,०००,०००.००                |
| संचालक सेवक प्रशिक्षण खर्च              | १,००,०००.००           | ०.००                     | १,००,०००.००                  |
| ऑफिस भाडे, लॉकर भाडे, टॅक्सेस व विमा    | ४१,००,०००.००          | ४२,१५,६१३.०३             | ४३,५०,०००.००                 |
| ठेवीवरील विमा                           | २२,५०,०००.००          | २२,२५,०१३.००             | २,५००,०००.००                 |
| लिज लाईन खर्च                           | ६,००,०००.००           | ४,५३,६९३.२२              | ६,००,०००.००                  |
| प्रिंटिंग अँड स्टेशनरी खाते             | ४,००,०००.००           | ३,७५,२३६.६३              | ४,००,०००.००                  |
| जाहिरात खर्च                            | १,५०,०००.००           | ६५,३५३.३०                | १,५०,०००.००                  |
| वीज बिल खर्च                            | ९,००,०००.००           | ६,८८,७०५.५०              | ८,००,०००.००                  |
| कायदेशीर खर्च                           | ५०,०००.००             | ३,५००.००                 | ५०,०००.००                    |
| टपाल तार व टेलिफोन                      | २,००,०००.००           | १,८५,२२३.९९              | २,००,०००.००                  |
| दुरुस्ती व देखभाल खर्च                  | ६,००,०००.००           | ५,९७,०९४.०८              | ६,५०,०००.००                  |
| कॉम्प्युटर दुरुस्ती व देखभाल            | ३,००,०००.००           | ३,६५,३००.५०              | ४,००,०००.००                  |
| किरकोळ खर्च                             | ४,००,०००.००           | ३,७५,०४७.१०              | ४,५०,०००.००                  |
| प्रोफेशनल फीज्                          | २,००,०००.००           | १,८५,९५८.००              | २,००,०००.००                  |
| प्रवास खर्च                             | १,००,०००.००           | ७८,७८६.००                | १,००,०००.००                  |
| महाराष्ट्र लेबर वेल्फेअर कॉन्ट्रीब्युशन | ६,०००.००              | ४,९६८.००                 | १०,०००.००                    |
| एटीएम चार्जेस                           | २,००,०००.००           | ११९,०२१.०४               | १,५०,०००.००                  |
| बँक चार्जेस                             | १,१९,०००.००           | ५६,६२२.४८                | १,२०,०००.००                  |
| बँक सिक्युरिटी गार्ड चार्जेस            | ६,००,०००.००           | ५,६४,७९९.००              | ६,००,०००.००                  |
| संचालक मंडळ व समिती सभा खर्च            | ५०,०००.००             | ३०,५५१.००                | ५०,०००.००                    |
| वर्धापनदिन खर्च                         | २५,०००.००             | १०,७६४.००                | ४५,०००.००                    |
| सल्लागार मेहनताना                       | ५०,०००.००             | ४८,५००.००                | १,५०,०००.००                  |
| वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च             | २,००,०००.००           | ९६,७५०.९८                | १,५०,०००.००                  |
| असोसिएशन फेडरेशन वर्गणी                 | १,००,०००.००           | ७२,०००.००                | १,००,०००.००                  |
| कर्ज थकबाकी वसुली खर्च                  | ५०,०००.००             | -                        | ५०,०००.००                    |
| वाहन दुरुस्ती खर्च                      | ५०,०००.००             | २४,२८७.१६                | ५०,०००.००                    |



| खर्चाचा तपशील                            | सन २०२०-२०२१ चा अंदाज  | प्रत्यक्ष खर्च २०२०-२०२१ | अंदाज पत्रकीय खर्च २०२१-२०२२ |
|------------------------------------------|------------------------|--------------------------|------------------------------|
| वाहन इंधन खर्च (कॅश व्हेन)               | ७५,०००.००              | ५९,३७७.४०                | १,५०,०००.००                  |
| सिबील चार्जेस                            | २५,०००.००              | २,६०७.८६                 | २५,०००.००                    |
| डोनेशन                                   | ५०,०००.००              | ०.००                     | ५०,०००.००                    |
| स्टाफ वेल्फेअर खर्च                      | १,००,०००.००            | ७२,८१२.००                | १,००,०००.००                  |
| कोविड-१९ खर्च                            | १,००,०००.००            | ५५,२९८.०६                | १,००,०००.००                  |
| शाखा स्थलांतर                            | २,००,०००.००            | ०.००                     | २,००,०००.००                  |
| मुख्यमंत्री सहाय्यता निधी                | ५,००,०००.००            | ५,००,०००.००              | ०.००                         |
| घसारा                                    | २९,००,०००.००           | २०,४६,६५०.०७             | २९,००,०००.००                 |
| <b>तरतुदी</b>                            |                        |                          |                              |
| रजा रोखीकरण                              | ५,००,०००.००            | ७,०७,९२२.००              | १२,००,०००.००                 |
| सेवक बोनस एक्सप्रेशिया                   | १४,५०,०००.००           | १३,६०,३४५.००             | १५,००,०००.००                 |
| सेवक ग्रॅच्युईटी                         | ३,००,०००.००            | ३,८७,२३५.००              | ५,००,०००.००                  |
| लेखापरीक्षण फी                           | ७,००,०००.००            | ६,८७,७०५.१०              | ७,००,०००.००                  |
| उत्तम जिंदगीवरील संभाव्य तरतूद           | २,५०,०००.००            | ०.००                     | २,५०,०००.००                  |
| बुडीत व संशयित कर्ज निधी                 | ३०,५०,०००.००           | १५,५०,०००.००             | ३०,५०,०००.००                 |
| प्रिमिअम ऑमोर्टलाईज्ड ऑन गर्व्ह. सेक्यु. | ६,००,०००.००            | ६,०५,६१७.००              | ६,५०,०००.००                  |
| आयकर                                     | ४५,००,०००.००           | ५९,२७,०२४.५९             | ४५,००,०००.००                 |
| अपेक्षित नफा                             | १,००,००,०००.००         | १,४४,२३,२४०.९४           | १,१०,००,०००.००               |
| <b>एकूण रु.</b>                          | <b>१७,२०,००,०००.००</b> | <b>१७,१५,००,३९२.७६</b>   | <b>१७,५४,००,०००.००</b>       |

❖ सन २०२०-२०२१ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाचा तपशील

| अ. क्र. | खर्चाचा तपशील                            | सन २०२०-२०२१ चा अंदाज | प्रत्यक्ष खर्च २०२०-२०२१ | २०२०-२०२१ जादा झालेला खर्च |
|---------|------------------------------------------|-----------------------|--------------------------|----------------------------|
| १       | सेवक पगार व भत्ते                        | १,५३,००,०००.००        | १,५३,७४,९१४.००           | ७४,९१४.००                  |
| २       | ऑफिस भाडे, टॅक्सेस व विमा                | ४१,००,०००.००          | ४२,१५,६१३.०३             | १,१५,६१३.०३                |
| ३       | कॉम्प्युटर दुरुस्ती व देखभाल             | ३,००,०००.००           | ३,६५,३००.५०              | ६५,३००.५०                  |
| ४       | रजा रोखीकरण                              | ५,००,०००.००           | ७,०७,९२२.००              | २,०७,९२२.००                |
| ५       | सेवक ग्रॅच्युईटी                         | ३,००,०००.००           | ३,८७,२३५.००              | ८७,२३५.००                  |
| ६       | प्रिमिअम ऑमोर्टलाईज्ड ऑन गर्व्ह. सेक्यु. | ६,००,०००.००           | ६,०५,६१७.००              | ५,६१७.००                   |
|         | <b>एकूण रु.</b>                          | <b>२,११,००,०००.००</b> | <b>२,१६,५६,६०१.५३</b>    | <b>५,५६,६०१.५३</b>         |



## ❖ श्री महेश को. ऑप. बैंक लि., नाशिक

|                                                              |                                                                                                                             |
|--------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| Name of the Bank<br>बँकेचे नांव                              | Shree Mahesh Co-Op. Bank Ltd.,<br>श्री महेश को ऑपरेटिव्ह बँक लि.,                                                           |
| Head Office Address<br>मुख्य कार्यालय पत्ता                  | 322, Sarada Sankul, M.G.Road, Nashik - 422 001 (Maha.)<br>३२२, सारडा संकुल, महात्मा गांधी रोड, नाशिक - ४२२ ००१ (महाराष्ट्र) |
| Registration No. & Date<br>नोंदणी क्रमांक व तारीख            | NSK/NSK/BNK/O/107/96 Dt.24/10/1996<br>एनएसके/एनएसके/बीएनके/ओ/१०७/९६ दिनांक २४/१०/१९९६                                       |
| RBI Licence No./Date<br>रिझर्व बँकेचा परवाना क्रमांक व तारीख | MAH/1342/P Date 08/01/1997<br>एमएच/१३४२/पी दिनांक ०८/०१/१९९७                                                                |

## ❖ Disclosure norms in terms of RBI Circular Date 30th October, 2002

(Rs .In Lakhs)

| Sr. No. | Particulars                                                                                                                     | 31.03.2020 | 31.03.2021 |
|---------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------|------------|
| 1       | Number of Branches Including Head Office                                                                                        | 7          | 7          |
| 2       | Capital to Risk-weighted Assets Ratio (CRAR)                                                                                    |            |            |
| A       | Capital Tier 1                                                                                                                  | 951.17     | 1033.95    |
| B       | Capital Tier 2                                                                                                                  | 239.50     | 246.50     |
| C       | Total of A & B                                                                                                                  | 1190.67    | 1280.45    |
| D       | Total Risk Weighted Assets                                                                                                      | 8194.20    | 9284.58    |
| E       | Capital to Risk Assets Ratio                                                                                                    | 14.53%     | 13.79%     |
| 3       | Investment (Government Securities)                                                                                              |            |            |
| A       | Book Value                                                                                                                      | 6257.78    | 7146.23    |
| B       | Face Value                                                                                                                      | 6250.02    | 7150.02    |
| C       | Market Value                                                                                                                    | 6212.40    | 7286.23    |
| 4       | Advance Against                                                                                                                 |            |            |
| A       | Real Estate                                                                                                                     | 43.66      | 42.97      |
| B       | Construction Business                                                                                                           | 1086.47    | 1489.56    |
| C       | Housing                                                                                                                         | 396.81     | 376.01     |
| 5       | Advance against Shares & Debentures                                                                                             | -          | -          |
| 6       | Advance to Directors, their relatives, companies firms in which they are interested:                                            |            |            |
| A       | Fund Based                                                                                                                      |            |            |
| i       | Outstanding at the beginning of the year                                                                                        | 261.33     | 249.57     |
| ii      | Additions during the year                                                                                                       | 166.81     | 136.08     |
| iii     | Recovery during the year                                                                                                        | 178.57     | 210.38     |
| iv      | Outstanding at the end of the year                                                                                              | 249.57     | 175.27     |
| B       | Non Funded based (Guarantees, L/Cs etc.)                                                                                        | -          | -          |
|         | (*) Amounts pertain to loans to Directors, their Relatives, Companies, Firms, in which they are interested against Term Deposit |            |            |
| 7       | Average Cost of Deposits                                                                                                        | 6.45%      | 6.20%      |
| 8       | NPAs                                                                                                                            |            |            |
| A       | Gross NPAs                                                                                                                      | 255.70     | 255.26     |
| B       | Net NPAs                                                                                                                        | 86.20      | 55.26      |



| Sr. No. |          | Movements in NPAs Particulars                                | 31.03.2020   | 31.03.2021   |
|---------|----------|--------------------------------------------------------------|--------------|--------------|
| 9       |          | <b>Gross NPAs</b>                                            |              |              |
|         | i        | At the beginning of the year                                 | 240.28       | 255.70       |
|         | ii       | Additions during the year                                    | 87.41        | 106.94       |
|         | iii      | Less: Closed / Recovered / Written off                       | 71.99        | 107.38       |
|         | iv       | At the end of the year                                       | 255.70       | 255.26       |
| 10      |          | <b>Overdue (Percentage)</b>                                  | <b>2.97%</b> | <b>2.22%</b> |
| 11      |          | <b>Loans and Advances</b>                                    |              |              |
|         | A        | Priority Sector (Percentage)                                 | 58.25%       | 59.24%       |
|         | B        | Weaker Section (Percentage)                                  | 13.51%       | 13.04%       |
| 12      |          | <b>Profitability</b>                                         |              |              |
|         | A        | Interest income as a percentage of average working funds     | 8.79%        | 8.82%        |
|         | B        | Non-Interest income as a percentage of average working funds | 0.62%        | 0.53%        |
|         | C        | Operating profit as a percentage of average working funds    | 1.39%        | 1.13%        |
|         | D        | Return on Average Assets                                     | 0.66%        | 0.74%        |
|         | E        | Business (Deposits + Advances) per employee                  | 359.43       | 400.43       |
|         | F        | Profit per employee                                          | 1.64         | 2.03         |
| 13      |          | <b>Movements in provisions for advances</b>                  |              |              |
|         | <b>A</b> | <b>Bad and Doubtful Debt Reserve</b>                         |              |              |
|         |          | At the beginning of the year                                 | 135.00       | 169.50       |
|         |          | Add: Provision made during the year                          | 34.50        | 30.50        |
|         |          | Add: Amount appropriated from Profit                         | -            | -            |
|         |          | Less : Closed / Recovered / Written of                       | -            | -            |
|         |          | Less : Adjusted against cost of acquisition of merged bank   | -            | -            |
|         |          | At the end of the year                                       | 169.50       | 200.00       |
|         | <b>B</b> | <b>Contingent Provision against Standard Assets</b>          |              |              |
|         |          | At the beginning of the year                                 | 45.00        | 46.50        |
|         |          | Add: Provision made during the year                          | 1.50         | 0.00         |
|         |          | At the end of the year                                       | 46.50        | 46.50        |
| 14      |          | <b>Movements in provisions for Investments</b>               |              |              |
|         | <b>A</b> | <b>Investment Fluctuation Reserve</b>                        |              |              |
|         |          | At the beginning of the year                                 | 193.00       | 193.00       |
|         |          | Add: Provision made during the year                          | -            | 7.00         |
|         |          | Less: Expenditure provision & Contingencies written back     | -            | -            |
|         |          | At the end of the year                                       | 193.00       | 200.00       |
|         | <b>B</b> | <b>Investment Depreciation Reserve</b>                       |              |              |
|         |          | At the beginning of the year                                 | 88.00        | 107.00       |
|         |          | Add: Provision made during the year                          | 19.21        | 0.00         |
|         |          | Less : Expenditure provision & Contingencies written back    | 0.00         | 0.00         |
|         |          | At the end of the year                                       | 107.21       | 107.21       |
| 15      | <b>A</b> | <b>Foreign Currency Liabilities</b>                          | 0.00         | 0.00         |
|         | <b>B</b> | <b>Foreign Currency Assets</b>                               | 0.00         | 0.00         |
| 16      |          | <b>DICGC Premium paid upto</b>                               | Mar.-2020    | Sept.-2021   |
| 17      |          | <b>Total Staff</b>                                           | 73           | 71           |
|         | A        | Other Staff                                                  | 58           | 56           |
|         | B        | Sub Staff                                                    | 15           | 15           |



## ❖ कर्जावरील व्याजदर

| अ. क्र. | तपशील                             | व्याजदर  | दंड व्याज | अ. क्र. | तपशील                                             | व्याजदर | दंड व्याज | अ. क्र. | तपशील                               | व्याजदर | दंड व्याज                               |
|---------|-----------------------------------|----------|-----------|---------|---------------------------------------------------|---------|-----------|---------|-------------------------------------|---------|-----------------------------------------|
| १       | उलाढालीचे कर्ज                    |          |           |         | घरतारण कर्जे                                      | १०%     |           | ८       | १) मुदत ठेवीवरील कर्जे              |         |                                         |
|         | हायपोथिकेशन कर्ज / बुकडेब्ट कर्जे | ११%      | १%        |         | शैक्षणिक कर्जे                                    | ११%     | २%        |         | अ. स्वतःच्या नांवावरील              |         | मुदत ठेवीवरील व्याजदरापेक्षा १% जादा    |
|         | वर्किंग कॅपिटल कर्जे              | ११ व १२% |           |         | नॅशनल सेव्हिंग सर्टि. / एल.आय.सी.पॉलीसीतारण कर्जे | ११%     |           |         | ब. थर्ड पार्टी कर्जे                |         | मुदत ठेवीवरील व्याजदरापेक्षा १.२५% जादा |
| २       | मुदत कर्जे                        |          |           |         | सोने तारण कर्जे                                   | ११%     |           |         |                                     |         |                                         |
|         | गाळा तारण कर्जे                   | ११%      | २%        |         | वाहन तारण कर्जे                                   | १०%     |           |         |                                     |         |                                         |
|         | हायपोथिकेशन हमेबंदी कर्जे         | १२%      | २%        | ३       | तारण नसलेली कर्जे                                 |         |           |         | २) सिव्हुई ओव्हरड्राफ्ट (ऑपरेटिव्ह) |         |                                         |
|         | हायरपचेस कर्जे                    | १२%      | २%        |         | क्लिन कॅश क्रेडिट हमेबंदी कर्जे                   | १४%     | २%        |         | अ. स्वतःच्या नांवावरील              |         | मुदत ठेवीवरील व्याजदरापेक्षा १% जादा    |
|         | मशिनरी तारण कर्जे/एस.एस.आय.युनीट  | १२%      | २%        |         | वैयक्तिक कर्जे                                    |         |           |         | ब. थर्ड पार्टी कर्जे                |         | मुदत ठेवीवरील व्याजदरापेक्षा १.२५% जादा |
|         | टर्म लोन                          | १३%      | २%        |         | क्लिन कॅश क्रेडिट कर्जे                           |         |           |         |                                     |         |                                         |
|         | रियल इस्टेट कर्जे                 | १३%      | २%        | ४       | शैक्षणिक संस्थांना देण्यात येणारी कर्जे           | १२.००%  | २%        |         |                                     |         |                                         |
|         | वर्किंग कॅपिटल हमेबंदी कर्जे      | १२%      | २%        | ५       | सेल्फ एम्प्लॉईड यांची कर्जे                       | १२.००%  | २%        |         |                                     |         |                                         |
|         | प्रोजेक्ट फायनान्स                | १३%      | २%        | ६       | सेल्फ हेल्प ग्रुप                                 | १२.००%  | २%        |         |                                     |         |                                         |

## ❖ ठेवीवरील व्याजदर

| तपशील                | वैयक्तिक | ज्येष्ठ नागरिक | को-ऑप.सोसायटी, पतसंस्था, लि.व प्रा.लि. कंपनी |
|----------------------|----------|----------------|----------------------------------------------|
| १५ दिवस ते ९० दिवस   | ४.००%    | ४.००%          | ३.५०%                                        |
| ९१ दिवस ते १८० दिवस  | ४.५०%    | ४.५०%          | ४.००%                                        |
| १८१ दिवस ते ३६४ दिवस | ५.००%    | ५.५०%          | ४.५०%                                        |
| ३६६ दिवस चे पुढे     | ६.००%    | ६.५०%          | ५.००%                                        |

## वरील व्याजदर रिकरिंग खात्यास लागू आहे.

### ❖ आमच्या उपलब्ध विशेष सेवा :-

- |                                                                               |                                                |
|-------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------|
| १) भारतातील कोणत्याही शहरावर अल्पदरात ड्राफ्ट तसेच RTGS व NEFT सुविधा उपलब्ध. | ५) बँकेच्या पंचवटी शाखेत लॉकर्स सुविधा उपलब्ध. |
| २) सर्व शाखांमध्ये e-SBTR (ई-फ्रँकींग) सुविधा                                 | ६) ए.टी.एम. कम डेबीट कार्ड सुविधा उपलब्ध.      |
| ३) वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सेसचा भरणा अल्प कमिशनदरात उपलब्ध.                | ७) एस.एम.एस. सुविधा.                           |
| ४) कोअर बँकिंगमुळे कोणत्याही शाखेत व्यवहार करण्याची सुविधा.                   |                                                |

## ❖ ग्राहक प्रबोधन

### ❖ बँक व्यवहारात सावधगिरी :

- |                                                                                    |                                                                                                                                      |
|------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| १) सही केलेला कोरा चेक कधीही व कोणासही देऊ नका.                                    | ६) रोख रक्कम काढतांना रक्कम बरोबर असल्याची खात्री करा.                                                                               |
| २) चेकची रक्कम, दिनांक व स्वीकारकर्ता (Payee) यांचे नांव यांची स्वतःकडे नोंद ठेवा. | ७) नियमित खाते तपासा व बँक तपशील गुप्त ठेवा.                                                                                         |
| ३) तुमचे चेकबुक, जमा स्लिप व पासबुक सुरक्षित ठिकाणी ठेवा.                          | ८) पासबुकात जमा व नांवेच्या नोंदी व्यवस्थित झाल्याची खात्री करावी. काही संशयित नोंदी आढळल्यास त्वरित शाखाधिकारी यांचेशी संपर्क साधा. |
| ४) खात्यात भरावयाचा चेक नेहमी क्रॉस करा.                                           | ९) इसीएस साठी खात्यावर जमा रक्कम ठेवावी.                                                                                             |
| ५) शक्यतो बँकेचे व्यवहार स्वतः करा.                                                |                                                                                                                                      |



❖ बँकेत असतांना

- १) तुमचे पैसे पडल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका.
- २) पैसे मोजण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.
- ३) आपल्यावर कोणी पाळत ठेवत नाही ना, याची दक्षता घ्या.

❖ ही गोष्ट टाळा :

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँकेत खाते उघडण्यासाठी शिफारस देऊ नका. हे जबाबदारीचे काम आहे.

❖ अति महत्वाचे :

- १) पैशाबद्दल अभिवचन देणारे ई-मेल, SMS, कॉल्स तुम्हाला प्राप्त झाल्यास फसू नका.
- २) मोठ्या रकमेचा परतावा मिळेल या आशेने कोणालाही एकही पैसा पाठवू नका.
- ३) तुमच्या बँकेच्या खात्याचा युझर आयडी/पासवर्ड किंवा तुमच्या क्रेडीट/डेबीट कार्डचा पिन (PIN) कोणाला कधीच देऊ नका.
- ४) तुमचे बँक खाते किंवा क्रेडीट/डेबीट कार्ड कोणालाही वापरावयास देऊ नका.
- ५) ई-मेल/फोन कॉल्स प्राप्त झाल्यास त्याविषयी पोलीस/सायबर क्राईम ऑथोरिटीला तत्काळ कळवा.
- ६) तुमचे गेलेले पैसे फसवणूक करणाऱ्यांकडून परत मिळविण्यासाठी कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही.

लक्षात ठेवा कोणीही कोणाला पैसे फुकट देत नसतो.

❖ केंद्र कार्यालय ❖

३२२, तिसरा मजला, सारडा संकुल, महात्मा गांधी रोड, नाशिक - ४२२००१.

फोन नं. (०२५३) २३१४५१४, २३१४५४३, २३१४५७०

❖ शाखा परिवार ❖

| शाखेचे नांव   | पत्ता                                                                                   | फोन नंबर                 |
|---------------|-----------------------------------------------------------------------------------------|--------------------------|
| मुख्य शाखा    | १०७, सारडा संकुल,<br>महात्मा गांधी रोड, नाशिक - ४२२ ००१.                                | (०२५३) २३१४५४१/४२        |
| पंचवटी शाखा   | राधाकिसनदास मोट्टमल कालरो ट्रस्ट (सिंधी आश्रम)<br>पंचवटी कारंजा, पंचवटी, नाशिक-४२२ ००३. | (०२५३) २५१००११           |
| मालेगांव शाखा | कारवा टॉवरर्स सोमवार वार्ड, टिळकरोड, तांबा काटा,<br>मालेगांव, जि. नाशिक-४२३ २०३.        | (०२५५४) २२१२९९<br>२२१३०० |
| सिन्नर शाखा   | सांगळे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक,<br>सिन्नर, जि. नाशिक - ४२२ १०३.                         | (०२५५१) २२१००५<br>२२२००५ |
| नाशिकरोड शाखा | यश आर्केड, बिटको प्रेस्टिज बिल्डिंगजवळ,<br>बिटको पॉइन्ट, नाशिकरोड, नाशिक-४२२ १०१.       | (०२५३) २४५१८९०           |
| सिडको शाखा    | गाळा नं. २,३,४, आशा अपार्टमेंट, जी.एस.टी ऑफिस समोर,<br>सिडको, नाशिक-४२२००९.             | (०२५३) २३९४५४२           |

रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बँकेचे कामकाज दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहील.



## श्री महेश को ऑप. बँक लि., नाशिक

३२२, तिसरा मजला, सारडा संकुल,  
महात्मा गांधी रोड, नाशिक-४२२ ००१.

फोन नं. २३१४५१४, २३१४५४३, २३१४५७०

E-mail : ho@maheshbanknsk.com

### २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस

हजर असल्याचा दाखला

(उपविधी क्र.३४ अन्वये)

सभासद क्रमांक : \_\_\_\_\_

सभासद नाव : \_\_\_\_\_

पत्ता : \_\_\_\_\_

\_\_\_\_\_

\_\_\_\_\_

२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस  
उपस्थित असल्याची नोंद घेतली

(सभासदाची सही)

प्राधिकृत अधिकारी

दि. /०९/२०२१



## श्री महेश को ऑप. बँक लि., नाशिक

३२२, तिसरा मजला, सारडा संकुल,  
महात्मा गांधी रोड, नाशिक-४२२ ००१.

फोन नं. २३१४५१४, २३१४५४३, २३१४५७०

E-mail : ho@maheshbanknsk.com

### २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस

हजर असल्याचा दाखला

(उपविधी क्र.३४ अन्वये)

सभासद क्रमांक : \_\_\_\_\_

सभासद नाव : \_\_\_\_\_

पत्ता : \_\_\_\_\_

\_\_\_\_\_

\_\_\_\_\_

२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस  
उपस्थित असल्याची नोंद घेतली

(सभासदाची सही)

प्राधिकृत अधिकारी

दि. /०९/२०२१

# स्मार्ट बना! अधिकृत संस्थांकडूनच कर्ज घ्या.

अधिकृत संस्थांकडूनच कर्ज का घ्यायला हवे:

- 1 बँका आणि नोंदणीकृत फायनान्स कंपन्यांचे नियमन आरबीआय द्वारा होते
- 2 योग्य कार्यप्रणालीचे पालन न केल्यास तक्रारींचे निवारण



# सुज्ञ बना! तेवढेच उधार घ्या, जेवढे तुम्ही फेडू शकाल.

तुम्ही तुमच्या कर्जाचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवू शकता:

- 1 ज्या कामासाठी कर्ज घेतले आहे त्यासाठीच वापरा
- 2 तुमच्या देय रकमेचे नियंत्रण करा आणि ती वेळेवर चुकती करा

# जबाबदार बना! तुमचा कर्जाचाहप्ता (ईएमआय) आणि देय रक्कम वेळेवर भरा.

तुम्ही जबाबदार कर्जदार कसे बनू शकता:

- 1 वेळच्या वेळी कर्ज चुकते करा आणि क्रेडिट स्कोअर अधिक चांगला बनवा
- 2 आपली बांधीलकी पार पाडा आणि आपल्या कर्जसंस्थेचा विश्वास संपादन करा



rbikehtahai

व्हा संदेशावर फीडबॅक देण्यासाठी [rbikehtahai@rbi.org.in](mailto:rbikehtahai@rbi.org.in) ला लिहा.



आरबीआय सांगते...  
आर्थिक अनुशासन,  
निश्चित जीवन



सार्वजनिक हितार्थे जारी

भारतीय रिझर्व्ह बँक  
RESERVE BANK OF INDIA  
[www.rbi.org.in](http://www.rbi.org.in)



# Salute To Corona Warriors

बुक-पोस्ट

प्रति,  
श्रीमान / श्रीमती



प्रकाशक :

संस्थापक अध्यक्ष, सीए. अशोक श्रीकिसन झंवर

**श्री महेश को-ऑप. बैंक लि., नाशिक**

पत्ता : ३२२, तिसरा मजला, सारडा संकुल, एम. जी. रोड, नाशिक - ४२२ ००१.

फोन : (०२५३) २३९४५४३, २३९४५७० • Email : ho@maheshbanknsk.com

रेखा प्रिंटर्स : 9823058363